

Ref/No/HDFCAMC/SE/2020-21/71

Date – October 23, 2020

BSE Limited
Sir PJ Towers,
Dalal Street,
Mumbai – 400001
Kind Attn: Sr. General Manager – DCS Listing
Department

Dear Sirs,

Subject – <u>Publication of Notice in newspaper containing Un-audited Financial Results of the</u> <u>Company for the quarter and half year ended September 30, 2020</u>

Pursuant to the captioned subject, please find enclosed herewith copies of newspaper clippings published by the Company.

The said newspaper clippings are also available on website of the Company, www.hdfcfund.com

This is for your information and records.

Thanking you,

Yours Faithfully,

For HDFC Asset Management Company Limited

Sylvia Furtado Company Secretary

Encl: a/a

HDFC Asset Management Company Limited

2 THE SMART INVESTOR

Jhunjhunwala increases bet on pharma, FMCG in portfolio rejig

Big Bull raises holding in Lupin, Jubilant Life

DEEPAK KORGAONKAR & PUNEET WADHWA Mumbai/New Delhi, 22 October

tocks of pharmaceutical and fast-S companies found favour with ace investor Rakesh Jhunjhunwala - referred to as the 'Big Bull' - and his wife Rekha, in the September 2020 quarter of the current financial year (Q2FY21).

The duo bought additional shares in Lupin and Jubilant Life Sciences, along with Agro Tech Foods and NCC during O2FY21, according to shareholding pattern filed by 28 companies till October 21.

Jhunjhunwala has also picked up a 1.29 per cent stake in Tata Motors and holds 40 million shares, according to the firm's disclosures. However, it couldn't be ascertained if he had bought the entire stake in the quarter.

Most analysts expect the auto sector to rebound sharply from the lows seen in Q1, which was impacted by the nationwide lockdown imposed to check the spread of the Covid-19 pandemic.

"Auto companies should see a big turnaround in financial performance in

PRESS TRUST OF INDIA

New Delhi, 22 October

ment

shareholding.

Foreign institutional investors

(FIIs) raised their stake in

Reliance Industries to a record

25.2 per cent by the end of the

September quarter (Q2), shows

the company's regulatory filing.

RIL on Thursday filed a state-

the

showing

shareholding pattern for Q2,

according to which FIIs held a

total of 1.66 billion shares.

In the June quarter (Q1), foreign

investors had held 1.63 billion

shares, or 24.72 per cent of the

RIL had hit a new high. "As has

JPMorgan said in an investor



Q2FY21, led by the sharp recovery in volumes after a dismal Q1. The sector should turn profitable again in the recently concluded quarter, although recurring net profit is still likely to be down 15 per cent YoY on lower financial incomes and the exceptionally low tax rates in Q2FY20," Nitij Mangal of Jefferies wrote in an October 8 note, co-authored with Sagar Sahu.

FIIs hike stake in RIL to 25.2%

SHARE OF THE PIE

	Jun '20 % stake	Sep '20	basis point
	Agro Tech Foods	5.15 8.01	286
	Tata Motors	NA 1.29	129
	NCC	11.45 12.14	69
_	Jubilant Life	5.11 5.74	63
	Lupin	1.47 1.53	6
	Federal Bank	3.13 2.71	-42
	Escorts	7.42 5.76	-166
	Source: Capitali	ne Plus	

Passenger vehicle wholesales in India increased by 26.45 per cent to 272,027 units in September as against 215,124 units last year, according to auto industry body SIAM's data.

Among companies, Tata Motors clocked a 5.09 per cent YoY growth in total sales to 110,379 units in Q2. Total domestic sales were up 13 per cent to 106,888 units The data supports this belief. from 94,454 units in the corresponding

SAMIE MODAK

Mumbai, 22 October

period last year.

Meanwhile, Jhunjhunwala and family pruned their stake in Titan Company along with tractor-maker Escorts and private lender Federal Bank in Q2. Their stakes in other holdings such as Rallis India, Crisil, Indian Hotels Company, Delta Corp, VIP Industries, and Multi Commodity Exchange of India (MCX) remained unchanged.

After offloading pharma shares in the previous five quarters, the ace investor upped his stake in Lupin to 1.53 per cent in Q2 from 1.47 per cent in Q1. His holding in Lupin is now back to December 2019 levels.

The pharma sector, analysts say, is expected to report better earnings traction during Q2, gaining from revival in domestic market and new product launches in the US, followed by recovery in some segments.

"Promotional, marketing and travelling spends still continuing to be lower than the pre-Covid levels. Companies are expected to deliver better Ebitda margins. Lupin also should deliver better earnings backed by the launch of gAlbuterol -adrug used to treat difficulty in breathing, wheezing, shortness of breath, coughing, and chest tightness caused by lung diseases such as asthma," says Cyndrella

Carvalho, analyst at Centrum Broking.

Regulator extends trading curbs till November-end

Some market players have approached Sebi to do away with the curbs. However, Sebi feels that in view of big events like the **Market players** US elections, curbs need to continue.

"The surveillance curbs, but Sebi measures were announced in March. We are still cautious. The India VIX is events like the currently above 20, compared to 14-15 in December-January,"

Ajay Tyagi, chairman lators. Initially, these were to be of Sebi, had said on Wednesday in force for a month, but the reg- at a CII event.

Use 'pay later' facility only if interest is attractive

However, be careful to avoid over-leveraging

BINDISHA SARANG

Amazon India disbursed over ₹600 crore of credit to its customers through the 'Pay Later' offering, on the first day of its Great Indian Festival sale, said media reports. Besides e-commerce platforms like Amazon and Flipkart, even fintechs and banks offer this facility.

This loan facility offers access and convenience. Savs Mahendra Nerurkar, chief executive officer, Amazon Pay India: "It expands customers' access to credit. It also allows them to experience a convenient option for making payments and to manage their monthly spend better."

The product is finding takers among younger buyers. Says Gaurav Hinduja, co-founder and managing director, Capital Float, a leading 'buy now, pay later' provider: "The majority of our customers are millennials and young professionals in the 25-40 age group looking for mobile-first, digital financial products. There is also strong interest from customers in tier-II and tier-III towns."

Kush Mehra, chief business officer of Pine Labs, concurs. "Many of the customers are firsttime credit seekers attracted to the idea of instant paperless credit approval."

Offline 'Pay Later': Vivifi India Finance, a Hyderabadbased non-bank lender, has launched FlexPay, which offers the facility using the Unified Payments Interface (UPI). Says Anil Pinapala,

Vivifi CEO: "The product facilitates offline purchases by scanning any UPI QR code or a UPI ID of salaried and self-employed individuals. It works like a digital credit card."

Even banks offer this facility on cards. Says Sanjeev Moghe, executive vice-president and head (cards and payments), Axis Bank: "We run EMI programmes that are loans to finance purchases initiated on a debit card. Repayment is according to an agreed-upon schedule."

How it works: The customer registers and uploads necessary documentation. The provider runs a credit score check and approves of, or rejects the application. The approval comes with a credit limit.

PAY LATER: WHAT YOU SHOULD KEEP IN MIND **Amazon Pay Later**

▶ Maximum amount of ₹60,000

- No interest cost applied for 'buy now, pay next month' usage
- ▶ For any purchase between 1st and 15th of the month, the first EMI will be due on the 5th day of the following month
- ▶ For purchase between the 16th and end of the month, first EMI will be due on the 5th day of the month next to the subsequent one

Flipkart Pay Later

Instant credit of ₹5,000

YOUR

MONEY

► Zero cost for maximum of 35 days You may then pay your bill by the 5th of the next month

Interest rate: For items with no-cost EMI option, customers pay zero interest. But there could be late payment fee of a few hundred rupees. Some players allow EMIs with inter-

est cost attached, which could be 13-18 per cent in case of some. Others could charge as much as 36 per cent. Almost all players offer an instant refund if you cancel your order or return the product.

it's a seamless process With registration time of a minute and one-click payment option without OTP.

Says Mayank Kachhwaha, cofounder and chief operating officer, IndiaLends: "This is good option for those without access to credit, and also for those with access to credit, but who want a single-click process." He adds that it is less likely to be used by mature credit card users, as cards offer 45 days' interest-free period and reward points, too. Also, your credit score improves on regular repayment. Kachhwaha suggests that one should only go for the 'Pay Later' facility if it carries no interest charge. It should be lower than what you get through a personal loan or credit card.

Finally, since this is easy to access, buyers should be wary of getting into a debt trap.

30 The Securities and Exchange _20 Board of India (Sebi) on Thursday 25.2 said measures aimed _10 18.7 at containing the wild 0 swings in share prices, Mar 31,'01 Sep 30,'20 introduced in March, have sought # excluding ADR & GDR; Compiled by BS shall remain in force withdrawal of Source: Capitaline Research Bureau till November 26. On March 20, Sebi feels the curbs FIIs' stake in RIL has hit a new two straight quarters was back had imposed temposhould remain in view of big high. Surprisingly, MFs' stake rary restrictions on in 2016, it said, adding that fell 25 basis points quarter-ondomestic MFs held short-selling, quarter, and was the second 5.12 per cent in RIL as of Q2, increased margin US elections straight quarter of stake down from 5.37 per cent in Q1. requirements, and note that the holding by FIIs in decline," it said. Promoters also raised their hiked penalties on vio-

FOREIGN HOLDING:

THE RIL TREND

(% share)

The last time domestic MFs stake to 50.49 per cent, from been the case for two years now, reduced their holding in RIL for 50.37 per cent.





Onboards more than 5 lakh new customers in just 45 days o amplify its innovative and successful digital campaign, the nation's leading public sector bank, Punjab National Bank (PNB) cel-



10TH PSE EXCELLENCE AWARD

azagon Dock Shipbuilders Ltd. (MDL), under the administrative control of Ministry of Defence (DDP), has been selected as Runner-up for 10th PSE Excellence Award under Corporate Social Responsibility (CSR) Category by Indian Chambers of Commerce. This award was conferred to MDL over online ceremony held on 12.10.2020. On behalf of the organization, Vice Admiral Narayan Prasad, IN (Retd), CMD, MDL has received the award over online ceremony. The award was given in recognition of the excellent work done by MDL under its CSR projects in FY 2018-19 mainly in the areas of Education, Healthcare, Swachh Bharat, Rural Development and Skill Development with an outlay of Rs.23.46 crores.



HDFC Asset Management Company Limited A Joint Venture with Standard Life Investments CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 6631 6333 • Fax: 022 6658 0203 E-mail: shareholders.relations@hdfcfund.com • Website: www.hdfcfund.com



ebrated the "Digital Apnayen" Day across 10.931 branches Since the launch, the campaign has been an



effective hand-holding approach to make the masses self-dependent, migrate more customers to digital banking means and induce merchants to encourage the use of digital channels including RuPay Debit Cards, UPI and AePS accounts for all financial needs. It also supports the Government's vision to onboard about one crore customers to digital payment modes

On the occasion of 75th Independence Day this year, Shri CH. S. S. Mallikarjuna Rao, MD & CEO, PNB had announced the launch of the digital campaign "Digital Apnayen", following which the bank successfully integrated more than 5 lakh new customers who conducted more than 8 lakh digital transactions, during 15th Aug. to 30th Sept. 2020.

The Bank contributed more than Rs. 40 lakhs to PM CARE Fund as CSR on behalf of its customers (Rs. 5 per selected transaction) who embraced the digital way of banking.

BANK OF MAHARASHTRA TO **FINANCE THRUST AIRCRAFT PVT.** LTD. OF CAPTAIN AMOL YADAV

Mr. AS Raieev, Managing Director & CEO, Bank of Maharashtra (BoM) handed over a sanction of credit facilities to Captain Amol Yadav in a function organ-



ised at Head Office of the Bank. Mr. Hemant Tamta & Mr. Nageswara Rao Y., Executive Directors, Mr. Sanjay Rudra, GM Credit, Mr. V P Srivastava, GM & Zonal Manager, Pune City Zone of BoM were present in the function.

"we are very happy to extend credit facility to TAPL as this project will be path breaking in Aircraft manufacturing technology in India and bring new glory to 'Make in India' initiative" opined Mr. AS Rajeev, MD&CEO, Bank of Maharashtra during the function. BANK OF MAHARASHTRA is helping new generation entrepreneurs via promoting them under MAKE IN INDIA initiative. Through financing this project, Bank is financing a unique import substitute project, which is heading towards manufacturing of aircraft in India. THRUSTAIRCRAFT PVT LTD. (TAPL) promoted by Captain Amol Yadav renders manufacturing, research, designing and technology services for Aircraft and Aviation Sector in India. Mr. Amol Yadav is a Deputy Chief Pilot by profession, has been working on building indigenous aircraft for past 19 years. Having an extraordinary dream. Captain Yaday with his relentless efforts made it possible to build a full proof, technically sound 6-seater Aircraft. It is the first company in India to build a "Made in India" Aircraft.

INDIANOIL PANIPAT REFINERY **CONTRIBUTES RS 7.18 CRORES** FOR TREES PLANTATION

ndianOil's Panipat Refinery & Petrochemical Complex in association with Forest & Wildlife Department, Government of Harvana

launched an environment sustainability initiative of greening village Gwalra in District Panipat, Haryana, with over two lakh saplings over an area of 500

acres. Being undertaken under the Corporate Environment Responsibility, the green initiative was launched on 17th October by Mr. Kanwar Pal. Hon'ble Minister of Harvana for Education, Forest and Tourism. Mr. Kanwar Pal appreciated IndianOil for conservation of environment. He said, "IndianOil has contributed immensely for the development of Haryana and we are thankful to the management of IndianOil. This environmental initiative by IndianOil's Panipat Refinery has inspired us and we must replicate such initiatives in other villages too." He urged other corporates and panchayats to undertake similar tree plantation drives throughout Haryana. Mr Manohar Lal, Hon'ble Chief Minister, Haryana also conveyed his best wishes for the mission. Mr S M Vaidya Chairman IndianOil, sent his good wishes for this meaningful project which is aligned with the Company's focus on energy conservation and mitigation of greenhouse gas emissions.

INDIAN BANK SIGNS MOU WITH MINISTRY OF **HOUSING & URBAN AFFAIRS, GOVERNMENT** OF INDIA AND SIDBI TO DISBURSE INTEREST SUBSIDY AND CASH BACK INCENTIVE TO PM **SVANIDHI BENEFICIARIES ACCOUNTS**



"Signing of MOU" seen in the picture (from L to R) Shri Subodh Kumar, GM, SIDBI, Shri Vikas Kumar, FGM. Indian Bank. Shri Durga Shanker Mishra, Secretary (MoHUA), Shri Sanjay Kumar, Joint Secretary (NULM)

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

₹ (in Crore)

Particulars	Quarter Ended September 30, 2020	Half year Ended September 30, 2020	Quarter Ended September 30, 2019	Half year Ended September 30, 2019		
	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)		
Total income from operations	456.25	867.74	498.00	1,002.39		
Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	462.95	843.32	427.53	857.45		
Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	462.95	843.32	427.53	857.45		
Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	338.06	640.42	368.24	660.03		
Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	338.65	640.57	367.55	656.10		
Equity share capital	106.45	106.45	106.30	106.30		
Other Equity (excluding revaluation reserve) as at March 31, 2020	3,922.86					
Earnings per share (of ₹ 5 each)						
Basic (₹):	15.88	30.09	17.32	31.05		
Diluted (₹):	15.85	30.03	17.27	30.96		

Notes:

- 1. The above results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on October 22, 2020. The results have been subject to Limited review by the Statutory Auditors of the Company.
- 2. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on www.bseindia.com, www.nseindia.com and www.hdfcfund.com.

Milind Barve | Managing Director DIN Number: 00087839

Place: Mumbai | Date: October 22, 2020

मुंबई, शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२०

9

सा				हिर नोटी	स	जाहीर नोटीस					माक्टाबर र	
	प्रादेशिक कार्यालय/उप कल्पतरु पॉईंट, १ला मजला, साथ वन (पूर्व), मुंबई- ४०००२२. फोन नं. (इमेल : romumbai@mpcb.gov. एएएवरएए विएए पोर्ट ट्रस्ट यांचे पीर पॉ जेट्री येथे तिसऱ्या के	०२२) २५५०५९२८ फंक्स मे. (०२२)२५५०५९२६, .in येवसाईट : email: http://mpcb.gov.in उट्टा जाता सुत्तावाणी इमिकल बर्थ चे बांधकाम आणि डिपनिंग व वायडनिंग	सर्व लोकांस कळ सांडोर, ता. वसई हि.न.१/८/अ, क्षे एवढी जमिन मिळ १) श्री. दाविद जग अविभाज्य सामा असुन सदर मिळव	विण्यात येते र्व जि. पालघर ये ोत्र-हे. आर. प्र. क्रकत, येथील ७ सू दकून व इतर ईक हिश्श्याक कती वर श्रीमर्त	गे, गांव मौजे - थील स.न. १७, - ०. १५ . ७० /१२ उताऱ्यावर ९ हयांच्या नावे रिता वर्णिलेली 1. स्तेला लेस्ली	याद्वारे सर्व संबंधितांना जाहिररित्या कळविण्यात येते की, नेक्सझोन फिस्कल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय ७०२, मॅरेथॉन मॅक्स, मुलुंड-गोरेगांव लिंक रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०००८० येथे असून, खालील परिशिष्टात विस्तृतपणे नमूद केलेल्या	ASSET MANAGE एचडीएफसी ॲसेट		/LIMITED ज्पनी लिमिटे	ड		
ाराष्ट्र सुना	प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झालेला वणी हि पर्याचरण अधिनियम २००६ व सुध	त्ताावत प्रकल्पाचा जनसुनावणा घणबाबत चा प्रस्ताव । असून सदर प्रस्तावित कामाबाबत पर्यावरण विषयक धारीत २००९ सागरी तटीय विनियमन क्षेत्र अधिनियम ६ (नुसार) तसेच COVID -१९ साथ रोगाबाबत ऑफीस	डिकुना, ह्याचे रा २०८३), नवीन विभाग क्र. २, क्षेत्र	मालमत्ता क्र. ।-३९६ चौ. फुल	SD०२/८९९, १, (वसई-विरार	मिळकती संदर्भात नामाधिकार तपासणी व पडताळणी आम्ही करत आहोत. तरी सदर मिळकतीवर अथवा त्यापैकी		1MH1999PLC12	3027		012	
रंडम बरण		२० (प्रत सोबत) च्या नुसार घेणे बंधनकारक आहे. ाण्यात येत आहे.	शहर महानगरपा कोकरमवाडी, दिघ अस्तित्वात आहे.	॥, सांडोर, येथे तरी सदर घर म	सदर घर मिळकत ालमत्ता मिळकत	कोणत्याही भागावर, हिश्श्यावर, कोणत्याही व्यक्तीचा/व्यक्तींचा, संस्थेचा विक्री, करार,	नोंदणीकृत कार्यालय : एचडीएफसी हाउस, 2रा चर्चगेट, मुंबई - 400 020. फोन: ई-मेल: shareholders.relations@ho	022 6631 6333 4	• फॅक्स: 022 66	58 0203		
Ę	नावणीची वेळ :- दुपारी १२.०० व नावणीची ठिकाण :- दुसरा मजला, मुं	गजता बई पोर्ट ट्रस्ट	अगदी निर्विवाद ब परिक्षणाकरिता सत	ोजाविरहीत आ दर प्रकरण आम्	हे किंवा नाही या ाच्याकडे वित्तिय	गहाण, दान, लिज, तारण, भाडेपट्टा, बक्षीस, देखभाल, पोटगी, वारसा, वहिवाट, कब्जा किंवा इतर कोणत्याही व कसल्याही प्रकारचा	30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेल्या	second and		-		
	नाडकर्णी पार्क, बंधित व्यक्तींना विनंती करण्यात ये	, एल. एम. नाडकर्णी मार्ग , बडाळा (प), मुंबई–४०००३२. ते की, त्यांचे की, विचार/आक्षेप/टिप्पणी मा. सदस्य २४०० प्रदायन यांच ओप्रित करून खालील प्रत्याना	संस्था अलेल्या अ करण्याच्या हेतुने मिळकती संबंधार	सोपविलेले अ ने कोणाहीकडे	आहे, तरी सदर हितसंबंधाच्या	हक्क, दावा, अधिकार व हितसंबंध असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४	वित्तीय परि					(कोटींमध्ये)
पर्यावरण ! यात यावेत.	मा. सर	EIAA) महाराष्ट्र यांना अग्रेषित करून खालील पत्थावर दस्य सचिव,	दृष्टीने गहाण, हस्तांतरणाच्या दृष् हरकत घेण्यासारख	दान, बक्षिस टीने विधीग्राह्य	मत्र, वगैरेरित्या ठरेल असा लेखी	दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारास त्यांच्या निम्नलिखित कार्यालयीन पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे. वर नमूद केलेल्या		30 सप्टेंबर 2020 रोज संपलेली तिमाही	नी 30 सप्टेंबर 2020 संपलेनी सहाम		2019रोजी 30 सप्टे	टेंबर 2019 रोजी लेली सहामाही
	वरण विभाग, रुम नं. २१७, म द्रध्वनी क्रमांक. ०२२	नेर्धारण प्राधिकरण (SEIAA) महाराष्ट्र, मंत्रालय, अनेक्स, मुंबई-४०० ०३२. २२८७३८४५, २२७९३१३२.	नोटीस प्रसिध्द झा लेखी कायदेशीर	ल्यापासून १४ पुराव्यासकट	दिवसांच्या आत आपली हरकत	मुदतीत तसे न कळविल्यास व कोणत्याही हरकती न आल्यास, सदर मिळकतींवर अथवा	तपशिल	(आढावा घेतलेला				रावा घेतलेला)
गलील पॅल्प तसेच आक्षेप	बना, टिका-टिप्पणी, विचार तर पावर पाठविण्यात यावे. तसेच प जाहीर सुनावणीच्या दरम्यान स	सेच आक्षेप जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर ३० दिवसाचे सर्व संबंधित व्यक्तींनी त्यांची सुचना, टिका-टिप्पणी, पुध्दा लेखी किंवा तोंडी स्वरुपात नोंदविता वेतील.	आमचे कार्यालय शॉपीग सेंटर, पहिल वसई, जि. पालघर	ला माळा, नाल येथे सादर केर्ल	ासोपारा प., ता. ो पाहिजे अन्यथा	त्यापैकी कोणत्याही मिळकतींवर वा त्यांच्या कोणत्याही भागावर/हिश्श्यावर कुणाचाही कुठल्याही व कसल्याही प्रकारचा हक्क, दावा,	प्रचलनाद्वारे एकुण मिळकत	456.25	867.7	4 498	3.00 1,	002.39
फल्पासंबंधी यामध्ये उपत शकतील.	माहिती असलेली कार्यकारी स लब्ध होतील. संबंधित व्यक्ती	गरांशाची इंग्रजी व मराठी मधील एक एक प्रत, खालील या कार्यालयामध्ये कार्यालयीन बेळेत सदर कागदपत्रे	कोणाची काहीच असल्यास तो सो समजून सदर मिळव	डून देण्यात अ	गला आहे असे	अधिकार, हितसंबंध नाही आणि असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे असे	कालावधीतील निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण मुद्दे पूर्व)	462.95	843.3	2 427	7.53	857.45
सकिय बसाहत, विरण बिभाग, म	बोंद्रा (पुर्व), मुंबई -४०० स्ताराष्ट्र शासन, १५ वा मजल	ला, नवीन प्रशासकिय इमारत, मंत्रालय, मुंबई.	आहे असा दाखल देण्यात येईल ही नो	ता (Clear Titl ोंद घ्यावी.	e Certificate)	समजून व गृहीत धरुन आमचे अशील पुढील व्यवहार पुर्ण करतील व वर नमूद केलेल्या मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला	(कर, अपवादात्मक आणि/ाकवा असाधारण मुद्द पूव) कालावधीतील करपूर्व निव्वळ नफा	462.95	843.3	2 403	7.53	857.45
ः संचालक (उ रेशिक कार्यात न्यतरू पॉईट, प	जल प्रदुषण निवंत्रण), मुख्याल लय, मुंबई / उप प्रादेशिक पहिला मजला सायन माट्ंगा रोड	ख, मग्रनि मंडळ, सावन, मुंबई. कार्बालय, मुंबई-३, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ६नं. ८ सायन सरकल जवळ सायन (पूर्व),मुंबई- २२	दि. २३/१०/२०	पेन वकील	सही/- ॲन्ड सन्सकरिता न्सन विल्यम पेन	जाणार नाही व वर नमूद केलेल्या मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही	(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण मुद्दे पश्चात)	402.95	043.3	- 421		007.40
गय्यक आयुक्त, एग	२/ पश्चिम वार्ड, ऑफीस	म बिल्डोंग, जरदभाऊ आचार्य मार्ग चैंबूर, मुंबई-७१. सही/- प्रादेशिक अधिकारी, मंबर्ड	-			व मुदतीनंतर आलेल्या हरकती आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही, याची सर्व संबंधितांना नोंद घ्यावी.	कालावधीतील करपश्चात निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण मुद्दे पक्षात)	338.06	640.4	2 368	3.24	660.03
		महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मेडळ.				मिळकतीचे परिशिष्ट मुंबई महानगर पालिकेच्या ''एस'' प्रभागाच्या	कालावधीतील एकुण सर्वसमावेशक मिळकत	338.65	640.5	7 367	7.55	656.10
4		साकतिक कब्जा सूचना शाखा कार्यालयः आयसीआयसीआय बँक	,	,	· · ·	हद्दीतील मौजे कांजूर, तालुका कुर्ला व मुंबई शहाराचा नोंदणीकृत जिल्हा व उपजिल्हा, मुंबई उपनगर, सर्वे क्र. १२४ (भाग),	[कालावधीसाठी नफा (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक मिळकतीसह (करपश्चात)]		10.0			
	l Ban	रोड क्र.१, प्लॉट क्र बी३, वायफाय आयटी महाराष्ट्र- ४००६०४.	ा पाकं, वागळे इंडस्ट्री	ायल ईस्टेट, ठाप	ग,	सी.टी.एस क्र. १५ (भाग) चे संलग्न मोजमापित क्षेत्रफळ अंदाजे ५२०० चौ. मी.	इक्विटी समभाग भांडवल	106.45	106.4	5 104	5.30	106.30
र्थी वाक्षरीकारांनी आयसीआव		टेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड 1 २ राजरो राणि कल्या १२(१२) प्रदेशच्या प्रकारित हंग्रेस्				जमिनीचे सर्व ते भाग आणि विभाग. आज दिनांक १७, माहे ऑक्टोबर, २०२०. पानी (–	इतर इक्विटी			,922.86		
केलेल्या अधिकार रांना मागणी सूचना	राचा वापर करुन सदर सू [.] 11 जारी केलेली आहे.	१ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट चना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमूद	द केलेली रक्षम चुकल	ती करण्यासाठी	खालील नमूद	सही/- प्रसन्ना तरे वकील उच्च न्यायालय, मुंबई	(पुनर्मुल्यांकित राखीव वगळता) 31 मार्च 2020 रोजी		3			
गरखेरोजीस सदरहू अ	अधिनियमाच्या कलम १	लेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना य ९३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्या 11 घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेल	गला/तिला प्रदान केले	तेल्या अधिकारा	चा वापर करुन	फ्लॅट नं. ६०१, ६वा मजला, श्री समर्थ विस्कारिया, शिवदर्शन पथ, टी.पी. रोड,	प्रति समभाग मिळकत (प्रत्येकी ₹ 5)					
तीच्या देवघेव	गिचा व्यवहार करु नये आणि	सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयस	सीआयसीआय बँक वि	लेमिटेडच्या प्रभ	ाराच्या अधीन	भांडूप (प.), मुंबई ४०० ०७८	मूळ (₹):	15.88	30.0	9 17	7.32	31.05
कर्जदाराच ना	व/कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/सांकेतिक कब्जाची तारीख	तारीर	ीि सूचनेची ब्र/मागणी न रक्कम (रु.)	शाखेचे नाव	नमुना – झेड (नियम १०७ चा उपनियम	लघुवर्तित (₹):	15.85	30.0	3 17	7.27	30.96
राचपाल	जैर राचपाल सिंग संधू आणि । सिंग जगजित सिंग सिंधू-	फ्लॅट क्र. १०२, १ ला मजला, सी विंग, साई किरणमय एन गाव किवाले, प्लॉट क्र. ३६, ता. हवेली, सर्व्हे क्र. ३१	एन्क्लेव्ह फेब्रुवारी	120, 2020	पुणे	(११ (ड-१)						
नामदेव ध	ोयुएन००००४२०३८६० भाऊ जाधव आणि विशाल जाधव-	४१२०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २, स्टिल्ट मजला, साई निवास सीएचएस, वाघेरे, सर्व्हे क्र. १०३ ते १०८, प्लॉट क्र. ६५, सी.टी.एर		1 20, 2020 x 398 00/-	पुणे	स्थावर मालमत्तेकरीता ताबा सूचना	टीपाः	<u></u>				
एलबीपी	जाधव– ोयुएन००००२३९७२४० उत्तम धोरे आणि उत्तम धोरे–	वाघेरे, सव्हे क्र. १०३ ते १०८, प्लॉट क्र. ६५, सी.टी.एर ६३६२, वास्तू उद्योग, पुणे ४११०१८/ऑक्टोबर १९, २० फ्लॅट क्र. ७०५, ए विंग, ७ वा मजला, ''साई वेलोसिटी	2020	४,३९१.००/- ३१, २०१९	पुणे	ज्याअर्थी खाली सही करणार हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक	 कंपनीच्या वरील परिणामांचा लेखापरीक्षण समितीने आढावा घेतला अस 2020 रोजी झालेल्या सभेत त्यास मंजुरी दिली आहे. कंपनीच्या वैधानिक 	क लेखापरीक्षकांनी प	ारिणामांचा मर्यादित	आढावा घेतला व	आहे.	
एलबीपीयुएन	न००००३४८५४००	१, सर्व्हे क्र. ६८, हिस्सा क्र. ६, बावधन येथे स्थित, त मुळशी, जि. पुणे, पुणे-४११०२१/ऑक्टोबर १९, २०२	तालुका रु. ४२,९३ २०	३,२३२.००/-		मर्यादितचे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये वसुली	 सेबी (लिस्टिंगची जबाबदारी आणि प्रगटिकरणाची आवश्यकता) नियम, बीएसई लिमिटेड यांचेकडे सादर करण्यात आलेल्या तपशिलवार तिमाही, 					
मांडवकर, अ	मांडवकर, सिमा सुभाष ननिल वामन भेरे, मे. वर ऑप्युचिनिटी प्रायव्हेट	रो विला क्र. १२९, पुरानिक सयामा, हुदको कॉलनी सह्याद्री नगर, सर्व्हे क्र. २८, गाव भुशी, तालुका लोणावळा पूर्व, पणे- ४१०४०१/ऑक्टोबर १९, २०२०	मावत,	। ०७, २०२० रु. ३,७०४.००/-	मुंबई	अधिकारी असुन त्यांनी दि. १८/०७/२०२० रोजी विणकर	तिमाही/वार्षिक वित्तीय परिणाम <u>www.bseindia.com</u> , <u>www.ns</u>				(2) (C	10. CA
लि., सुभाष धर्मेश गोसाग	१ रामचंद्र मांडवकर, विनया र आणि शेखर सरनोबत-	राज्यच्या तूल, तुल= ०८०००८/ आक्टाबर १९, २०२०	- ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	,,		सहकारी बँक मर्या. (कोस्टडियन) व इतर कर्जदारास मागणी (डिमांड)						
	म००००४९४८२२४ त घाडगे आणि प्रशांत गे-	फ्लॅट क्र. १०२, १ ला मजला, बिल्डिंग क्र.डी, कंमाडर पार्क, वराळे मावळ, सर्व्हे क्र. ३२, हि. क्र. २, पोट हिस्		t २७, २०२० ४,२५४.००/-	पुणे	नोटीस पारीत करुन नोटीशीतील रक्कम रु. १,८६,५१,५९५/-	मिलिंद वर्वे मॅनेजिंग डायरेक्टर डीआयएन क्रमांक: 00087839					
एलबीपीयुए विक्रांत विज	र्न००००२३९९७८८ जय कुमार थेटे, विजय कुमार	१, ५, ६, ७, पुणे- ४१०५०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ५०१, निकाश लॉन्स, ५ वा मजला, एसब	ाबीआय डिसेंबर	३१, २०१९	पुणे	(अक्षरी – रु. एक कोटी व्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे	डाआयएन क्रमाकः 00087839 ठिकाणः मुंबई दिनांकः 22 ऑक्टोबर 2020					
	णे मिरा विजय कुमार	कॉलनी पशान जवळ, बिल्डिंग क्र. ए१/१५ पशान, ४११०४५/ऑक्टोबर १९, २०२०	, पुणे- रु. २२,६ः	२,८८८.००/-	. دی ا	लाख एकविन्न हजार पायश पंच्याण्णव मात्र) परत करण्यासाठी नोटीस मिळाल्याच्या तारखेनुसार						
बीना प्रसाद अ	००००१६८५३३४ गणि हरीशंकर प्रसाद- ००००२४२८९७५	प्लॅंट क्र. १२, २ रा मजला, गजराज श्री सीएचएस, स कॉम्प्लेक्स, सी ब्लॉक, १/२२, पिंपले वाघमारे पुणे, सर	गर्व्हे क्र. रु. १७,७९	११, २०१९ ९,११५.००/-	पुणे	नाटास मिळाल्याच्या तारखनुसार कळविले होते व कर्जदारांनी सदर रक्कम परत करण्यात कसुर केली	20				nee	यन पेंट्स लिमि
	राम शिर्के आणि प्रिया	६०९, महाराष्ट्र-पुणे- ४११००७/ऑक्टोबर १९, २०२० अपार्टमेंट क्र. ९, ५ वा मजला, कमेलिया कोर्ट अपार्टमेंट	॰ ट, सर्व्हे ऑगस्ट	२३, २०१९	पुणे	असल्यामुळे खाली सही करणार यांनी	्रूप्ध्वनी क्र. : (०२२) ६२१८ sianpaints ई-मेल: inv	, १००० फॅक्स ह		८ ११११ संकेत	सांताकुझ (पूर्व), तस्थळ : www.as	मुंबई–४०० o sianpaints.c
एलबीपीयुएन एलबीपीयुएन	००००२६१३१७४ ००००२६१३१७५	क्र. १३१, हिस्सा क्र. १+२, गुलमो, औंध, सर्व्हे क्र. महाराष्ट्र, पुणे- ४११००७/ ऑक्टोबर १९, २०२०	٠. ٢٢, ٣. ٢٤,٥	.,, <u>,</u> ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,		नोटीस पाठवुन खाली नमूद मालमत्ता जप्त केलेली आहे.		estor.relations@				HOPEC0045
एलिझा रुप्	पुएन००००२८५३७२२ फुस नादर, प्रेमा रुफुस नादर ालेंधी शेखर नादर–	प्लॅट क्र. २०४, सी-विंग, २ रा मजला, ''द नेस्ट'' येथे सर्व्हे क्र. ७६, हिस्सा क्र. २, मस्के वस्ती, गाव रावेत पुणे		३१, २०१९ २,३३६.००/-	पुणे	कर्जदारांनी रक्कम परतफेड करण्यास कसुर केल्याने येथे सदर कर्जदार व सर्व	३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या स्वतंत्र आणि अलेखापरीक्षित					
vin .	ुगलधा शखर नादर-]युएन००००४४४९१३५	HOE BU RE IEFEN OF A THER AREA IN THE THE		२,२२६.००/- १२८, २०२०	पुणे	जनतेला सूचना देण्यात येते की, खाली सही करणार यांनी खालील नम्द	60-	1.01				
एलबीपीयुए दिनेश मंगू	मंघनानी, मंगू चीलाराम	टँक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स		,		केलेल्या मालमत्तेचा ताबा – कब्जा				स्वतंत्र		and the second s
एलबीपीयुए दिनेश मंगू र मंघनानी अ एलबीपीयुए	मंघनानी, मंगू चीलाराम नाणि मालती मंगू मंघनानी- एन००००१७९८५७०	टँक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२०	बर १९, रु. ५,७६	,१९७.००/-		दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना	भनु. क्र.	30.09.2020	ी अखेर ३०.०९.२०१९	सहामाः ३०.०९.२०२०	ही अखेर ३०.०९.२०१९	(र कोटीमध वर्ष अखे ३१.०३.२०
एलबीपीयु दिनेश मंगू मंघनानी अ एलबीपीयु कपिल अभ् प्रा. लि. अ	मंघनानी, मंगू चीलाराम आणि मालती मंगू मंघनानी- एन००००१७९८५७० भय मुथा, एस के इन्फोटेक आणि अभय बन्सीलाल मुथा-	टँक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल	बर १९, रु. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी , पुणे-	,	पुणे	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११	क. तपशील			सहामाह		वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि
एलबीपी दिनेश मं मंघनानी एलबीपी कपिल उ प्रा. लि. एलबीपी मुकुंद मो मोहन गु	गू मंघनानी, मंगू चीलाराम । आणि मालती मंगू मंघनानी– ोयुएन००००१७९८५७० अभय मुथा, एस के इन्फोटेक . आणि अभय बन्सीलाल मुथा– ोयुएन००००१९२६४७५ ोहन पवार आणि लाबराव पवार–	टँक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे,	बर १९, रु. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी , पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर	,१९७.००/- १२७, २०२० रु.		दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे.	क. १ परिचलनातून एकूण उत्पन्न २ कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोर्ष्टीपूर्वी)	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७१ १,०६०.१०	३ ०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ४,२७८.०४ ७९३.०४	सहामार ३०.०९.२०२० लेखापरीक्षित [*] ६,९७३.२७ १,३९७.०७	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित [ः] ८,६५८.२० १,७७९.३५	वर्ष अखेर ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६.
एलबीपी दिनेश मं मंघनानी एलबीपी कपिल उ प्रा. लि. एलबीपी मुकुंद मो मोहन गु एलबीपी सुनिल जि	रंगू मंघनानी, मंगू चीलाराम ो आणि मालती मंगू मंघनानी– ोयुएन००००१७९८५७० अभय मुथा, एस के इन्फोटेक . आणि अभय बन्सीलाल मुथा– ोयुएन००००१९२६४७५ ोहन पवार आणि लाबराव पवार– ोयुएन००००२०१५४७३ शिरोळकर आणि वंदना सुनिल	टँक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्हे क्र	 बर १९, रु. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- रु. ६,१ फेब्रुवारी 	,१९७.००/- । २७, २०२० रु. २,३६१.००/- ३१, २०१९ १२,२६४/- । ०३, २०२०	पुणे पुणे	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना	 तपशील १ परिचलनातून एकूण उत्पन्न २ कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोर्ष्टीपूर्वी) ३ कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा 	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७१ १,०६०.१० १,०६०.१० ७९३.१०	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ७९२.५२	सहामार ३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,२९४.९८	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित [*] ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४४२.९७	वर्ष अखेर ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४१३. २,६५३.
एलबीपीयुए दिनेश मंगू म मंघनानी आ एलबीपीयुए कपिल अभ प्रा. लि. अ एलबीपीयुए मुकुंद मोहन मोहन गुलाब एलबीपीयुए सुनिल शिरो शिरोळकर- एलबीपीयुए रॉबर्ट ॲन्थो	iधनानी, मंगू चीलाराम णि मालती मंगू मंधनानी– न००००१७९८५७० य मुथा, एस के इन्फोटेक णि अभय बन्सीलाल मुथा– न००००१९२६४७५ पवार आणि वराव पवार– न००००२०१५४७३ ळकर आणि वंदना सुनिल न००००३०१२८५२ नी आणि अग्नेस ॲन्थोनी	टँक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्हे क्र हिस्सा क्र. ३, नाऱ्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४११०४१/ऑक्टोबर १९, २०२०	बर १९, रु. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे - १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे - इ. ६,१ फ. ३२, फेब्रुवारी पुणे - रु. १७,६१ फेब्रुवारी रु. १७,६१ पुणे - रु. १७,६१	, १९७.००/-	पुणे पुणे पुणे	 दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर 	 तपशील १ परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) ३ कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपर्श्वात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ भरणा झालेले समभाग भांडवल 	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७१ १,०६०.१० १,०६०.१०	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४	सहामार ३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित [*] ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५	वर्ष अखेर ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४१३. २,६५३.
एलबीप दिनेश म मंघनानी एलबीर्प प्रा. लि. एलबीर्प मुकुंद म मोहन गु एलबीर्प शिरोळव् एलबीर्प रॉबर्ट अ एलबीर्प	मंगू मंघनानी, मंगू चीलाराम ो आणि मालती मंगू मंघनानी– ीयुएन००००१७९८५७० अभय मुथा, एस के इन्फोटेक . आणि अभय बन्सीलाल मुथा– ीयुएन००००१९२६४७५ गेहन पवार आणि गुलाबराव पवार– ीयुएन००००२०१५४७३ शिरोळकर आणि वंदना सुनिल कर– ीयुएन००००३०१२८५२ मॅन्थोनी आणि अग्नेस ॲन्थोनी ीयुएन००००३६०९९५	टँक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्हे क्र हिस्सा क्र. ३, नाऱ्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४११०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२०	बर १९, रु. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे - १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे - इ. ६,१ फेब्रुवारी रु. ६,१ पुणे - रु. १७,६१ फेब्रुवारी रु. १७,६१ पुणे - रु. १७,६१ फेब्रुवारी रु. १७,६१ र्लुंकड फेब्रुवारी र्क, गाव रु. ३,७९	, १९७.००/- 1 २७, २०२० रु. 1,३६१.००/- ३१, २०१९ १२,२६४/- 1 ०३, २०२० ४,९४७.०४/- 1 १३, २०२० ,,२२४.००/-	पुणे पुणे पुणे	 दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 	क. तपशील १ परिचलनातून एकूण उत्पन्न २ कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोर्ष्टीपूर्वी) ३ कालावधीकरीता निव्वळ नफा ३ कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा ५ कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी २१ प्रती भाग) ७ ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७१ १,०६०.१० ९,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ७९०.५२ ८०३.२७ ९५.९२	सहामार ३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४४.९८ १,०४२.४५ ९५.९२	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित [•] ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४४२.९७ १,४६१.५२	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४१३. २,६५३. २,७०४. ९५. ९,३५७.
एलबीपीयुएन दिनेश मंगू मंग मंघनानी आर्ग एलबीपीयुएन कपिल अभय प्रा. लि. आर्ग एलबीपीयुएन मुकुंद मोहन प् मोहन गुलाब एलबीपीयुएन सुनिल शिरोठ शिरोळकर- एलबीपीयुएन रॉबर्ट ॲन्थोन एलबीपीयुएन रॉबर्ट ॲन्थोन एलबीपीयुएन	वनानी, मंगू चीलाराम णे मालती मंगू मंघनानी– ००००१७९८५७० । मुथा, एस के इन्फोटेक णे अभय बन्सीलाल मुथा– ००००१९२६४७५ पवार आणि राव पवार– २००००२०१५४७३ ठकर आणि वंदना सुनिल २००००३०१२८५२ ती आणि अग्नेस ॲन्थोनी २००००३६०९९५	टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्हे क्र हिस्सा क्र. ३, नाऱ्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४११०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''द पार्क'' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र,	बर १९, रु. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे - १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे - रु.४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे - रु. ६,१ फेब्रुवारी रु. ६,१ र्लुंकड फेब्रुवारी र्क, गाव रु. ३,७९ 'लुंकड फेब्रुवारी महात्मा रु. ४,५८	, १९७.००/-	पुणे पुणे पुणे पुणे	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी: एक	 तपशील १ परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोर्ष्टीपूर्वी) ३ कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹१ प्रती भाग) 	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७१ १,०६०.१० १,०६०.१० ७९३.१० ८५२.५५	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ७९०.५२ ८०३.२७	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित [*] ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,२९७.०७ १,०४२.४५	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित [•] ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४४२.९७ १,४६१.५२	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४१३. २,६५३. २,७०४. ९५.
एलबीपीयु दिनेश मंगू मंघनानी अ एलबीपीयु कपिल अ प्रा. लि. अ एलबीपीयु मुकुंद मोह मोहन गुल एलबीपीयु सुनिल शि शिरोळकर एलबीपीयु रॉबर्ट ॲन्थ एलबीपीयु शंकर दत्ता भरेकर आ गायकवाड एलबीपीयु	मंघनानी, मंगू चीलाराम नाणि मालती मंगू मंघनानी– एन००००१७९८५७० भय मुथा, एस के इन्फोटेक नाणि अभय बन्सीलाल मुथा– एन००००१९२६४७५ न पवार आणि बराव पवार– एन००००२०१५४७३ रोळकर आणि वंदना सुनिल – एन००००३०१२८५२ गेनी आणि अग्नेस ॲन्थोनी एन००००३६०९९५ त्रय भरेकर, रोहिनी शंकर णि नंदकिशोर मोहन :– एन००००१ ०३४९५० तीराम क्षीरसागर आणि स्वाती	टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्हे क्र हिस्सा क्र. ३, नाऱ्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४११०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''व पार्क'' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२०	बर १९, रु. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- रु.४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- रु. ६,१ क. ३२, फेब्रुवारी पुणे- रु. १७,६५ 'लुंकड फेब्रुवारी र्क, गाव रु. ३,७९ 'वृदावंन फेब्रुवारी महात्मा रु. ४,५८ पुणे- ऑक्टोबन	, १९७.००/- 1 २७, २०२० इ. 4,३६१.००/- ३१, २०१९ २२,२६४/- 1 ०३, २०२० ४,९४७.०४/- 1 १३, २०२० ,,२२४.००/- 1 १३, २०२० ,,९९३.००/-	पुणे पुणे पुणे पुणे	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व	 तपशील १ परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा कालावधीकरीता करपश्चीत निव्वळ नफा कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹१ प्रती भाग) 0 ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी ८ मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) 	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७१ १,०६०.१० ९,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ७९०.५२ ८०३.२७ ९५.९२	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित [*] ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४२.४५ १,०४२.४५ ९५.९२	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित ⁺ ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४४२.९७ १,४६१.५२ ९५.९२	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४१३. २,६५३. २,७०४. ९५. ९५. २७.
एलबीपीयुए दिनेश मंगू म मंघनानी आ एलबीपीयुए कपिल अभ प्रा. लि. अ एलबीपीयुए मुकुंद मोहन मोहन गुलाव एलबीपीयुए सुनिल शिरो शिरोळकर- एलबीपीयुए रॉबर्ट ॲन्थो एलबीपीयुए शंकर दत्तात्र भरेकर आपि गायकवाड- एलबीपीयुए संजय ज्योत संजय क्षीरस एलबीपीयुए	मंघनानी, मंगू चीलाराम गणि मालती मंगू मंघनानी– रन००००१७९८५७० स्य मुथा, एस के इन्फोटेक गणि अभय बन्सीलाल मुथा– रन००००१९२६४७५ स पवार आणि बराव पवार– रन००००२०१५४७३ तेळकर आणि वंदना सुनिल – रन००००३०१२८५२ तेनी आणि अग्नेस ॲन्थोनी रन००००३६०९९५ श्य भरेकर, रोहिनी शंकर णे नंदकिशोर मोहन – रन००००१ ०३४९५० तीराम क्षीरसागर आणि स्वाती सागर रन००००२२४१३९७ आणि	 टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्हे क्र हिस्सा क्र. ३, नाऱ्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४११०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''द पार्क'' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० 	बर १९, रु. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- रु.४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- रु. ६,१ ह. ३२, फेब्रुवारी पुणे- रु. १७,६५ 'लुंकड फेब्रुवारी र्क, गाव रु. ३,७९ 'वृदावंन फेब्रुवारी महात्मा रु. ४,५८ पुणे- ऑक्टोबन	, १९७.००/- 1 २७, २०२० इ. 4,३६१.००/- ३१, २०१९ २२,२६४/- 1 ०३, २०२० ४,९४७.०४/- 1 १३, २०२० ,,२२४.००/- 1 १३, २०२० ,,९९३.००/-	पुणे पुणे पुणे पुणे	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील.	 तपशील १ परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा कालावधीकरीता करपश्चीत निव्वळ नफा कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹१ प्रती भाग) 0 ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी ८ मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) 	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७१ ৭,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८.२७*	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ७९०.५२ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ [*]	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित [*] ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,२४७.०७ १,०४४.९८ १,०४२.४५ ९५.९२ १०.८९* एकत्रीकृत सहामाह	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित ⁺ ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४४२.९७ १,४४२.९७ १,४६१.५२ ९५.९२	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. २,६५३. २,७०४. ९५. ९५. २७. २७.
एलबीपीयु दिनेश मंगू मंघनानी उ एलबीपीयु कपिल अ प्रा. लि. उ एलबीपीयु मुकुंद मोह मोहन गुल एलबीपीयु रॉबर्ट ॲन् एलबीपीयु रॉबर्ट ॲन् एलबीपीयु रॉबर्र दत्त भरेकर उ गायकवाड एलबीपीयु रांकर दत्त भरेकर आ गायकवाड एलबीपीयु रांकर दत्ता भरेकर आ	ू मंघनानी, मंगू चीलाराम आणि मालती मंगू मंघनानी– युएन००००१७९८५७० मभय मुथा, एस के इन्फोटेक आणि अभय बन्सीलाल मुथा– युएन००००१९२६४७५ हन पवार आणि ताबराव पवार– युएन००००२०१५४७३ गरोळकर आणि वंदना सुनिल र– युएन००००३०१२८५२ न्थोनी आणि अग्नेस ॲन्थोनी युएन००००३६०९९५ गत्रिय भरेकर, रोहिनी शंकर गणि नंदकिशोर मोहन ड– युएन००००१ ०३४९५० गेतीराम क्षीरसागर आणि स्वाती रसागर युएन००००२२४१३९७ आणि युएन००००२२४१३९७ आणि युएन००००२२४१४०२ मचंदेर अगरवाल आणि रेखा गरवाल–	 टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्हे क्र हिस्सा क्र. ३, नाऱ्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४११०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''त् पार्क'' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० प्रत्ट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० दुकान क्र. १३, महालक्ष्मी विहार, ए२-विंग, सी.टी.एर ५०, सर्व्हे क्र. ४४, हिस्सा क्र. ए/१, धानोरी, विश्रांत 	बर १९, रु. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे - १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे - रे,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे - रे,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे - रे,४९,१५ र. इ.,१ फेब्रुवारी र्पुणे - रु. १७,६५ 'लुंकड फेब्रुवारी र्क, गाव रु. ३,७९ 'वृट्रावंन फेब्रुवारी र्म, गाव रु. ३,७९ 'वृट्रावंन फेब्रुवारी क, गाव रु. ३,७९ 'वृट्रावंन रे,७९ पुणे - र. ४,५८८ पुणे - र. १६,५५ एगे - र. १६,५५५ एस. क्र. जानेवारी । वाडी, रु. ८,९०	, १९७.००/- 1 २७, २०२० इ. 4,३६१.००/- ३१, २०१९ २२,२६४/- 1 ०३, २०२० ४,९४७.०४/- 1 १३, २०२० ,,२२४.००/- 1 १३, २०२० ,,९९३.००/-	पुणे पुणे पुणे पुणे पुणे	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता :	त्र. तपशील १ परिचलनातून एकूण उत्पन्न २ कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) ३ कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा ७ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा ७ कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रै१ प्रती भाग) ७ ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी ८ मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (र) (*अवार्षिकीकृत) गनु. तपशील	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७१ ৭,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८.२७* तिमार्ह ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित"	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ७९०.५२ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ [*]	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,२९७.०७ १,०४२.४५ ९५.९२ १०.८९* १०.८९* १०.८९*	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.९७ १,४६१.५२ ९५.९२ १५.०४ [*] वे अखेर ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित"	वर्ष अखे ३۹.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४९३. २,६५३. २,७०४. ९५. ९५. २७. २७. २७. २७. २७.
एलबीपीयुए दिनेश मंगू म मंघनानी अ एलबीपीयुए कपिल अभ प्रा. लि. अ एलबीपीयुए मुकुंद मोहन मोहन गुलाव एलबीपीयुए सुनिल शिरो शिरोळकर- एलबीपीयुए रॉबर्ट ॲन्थे एलबीपीयुए शंकर दत्तान्न भरेकर आपि गायकवाड- एलबीपीयुए संजय क्षीरस एलबीपीयुए संजय आपि राकेश रामन् राकेश आग एलबीपीयुए	मंघनानी, मंगू चीलाराम गणि मालती मंगू मंघनानी- एन००००१७९८५७० भय मुथा, एस के इन्फोटेक नाणि अभय बन्सीलाल मुथा- एन००००१९२६४७५ न पवार आणि बराव पवार- एन००००२०१५४७३ रोळकर आणि वंदना सुनिल - एन००००३०१२८५२ तेनी आणि अग्नेस ॲन्थोनी एन००००३६०९९५ त्रय भरेकर, रोहिनी शंकर णि नंदकिशोर मोहन - एन००००१ ०३४९५० तीराम क्षीरसागर आणि स्वाती सागर एन०००२२४१३९७ आणि एन०००२२४१३९७ आणि एन०००२२४१४०२ चंदेर अगरवाल आणि रेखा रवाल-	 टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्हे क्र हिस्सा क्र. ३, नाच्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४११०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''द पार्क'' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म् सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० दुकान क्र. १३, महालक्ष्मी विहार, ए२-विंग, सी.टी.एस ५०, सर्व्हे क्र. ४४, हिस्सा क्र. ए/१, धानोरी, विश्रांत विश्रांतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४११०१५/ऑक्टोबर १९, २०२० 	बर १९, रु. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- रे,४७,१५ र. ३२,१ फेब्रुवारी र्फ, गाव रु. ३,७९ 'लुंकड फेब्रुवारी र्क, गाव रु. ३,७९ 'वृदावंन फेब्रुवारी महात्मा रु. ४,५८८ पुणे-	, १९७.००/- 1 २७, २०२० २७, २०२० ३१, २०१९ ३१, २०१९ ३२, २६४/- 1 ०३, २०२० ४,९४७.०४/- 1 १३, २०२० ,२२४.००/- 1 १३, २०२० ,२२४.००/- १२३, २०२० ,९९३.००/- २२४, २०१९ ७,४९६.००/- २३, २०२० ५३, २०२० ५२४, २०१९ ७,४९६.००/-	पुणे पुणे पुणे पुणे पुणे	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/– (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि.	 तपशील परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा कालावधीकरीता करपश्चीत निव्वळ नफा कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹१ प्रती भाग) ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) (*अवार्षिकीकृत) 	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७१ १,०६०.१० १,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८.२७*	30.0९.२०१९ लेखापरीक्षित" ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ७९०.५२ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ [*]	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित [*] ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,२४.९२ १,०४२.४५ ९५.९२ १०.८९ [*] एकत्रीकृत सहामाह	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित ⁺ ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४४२.९७ १,४४२.९७ १,४४२.९७ १,४४२.९२ १,४६२.९२ १५.०४ [*]	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४९३. २,६५३. २५. ९५. ९५. २७. २७. २७. २७. २४. २४. २४. २४. २४. २४. २४. २४
एलबीपी दिनेश मं मंघनानी एलबीपी कपिल : प्रा. लि. एलबीपी मुकुंद मे मोहन गु एलबीपी सुनिल f शिरोळव एलबीपी संजय ज एलबीपी संकर द भरेकर द गायकव एलबीपी संजय ज संजय क्ष एलबीपी संकर द भरेकर द भरकर द भरेकर द म कर द म द भरेकर द भरेकर द भरेकर द प्र द स द प्र द म द प्र द प्र के द प्र कर द प्र द प्र द स द म द प्र द म द प्र द प्र द प्र द न द स द प्र द कर द म द स द म द कर द म द म द मा द म द कर द म द कर द म	पू मंघनानी, मंगू चीलाराम आणि मालती मंगू मंघनानी– युएन००००१७९८५७० अभय मुथा, एस के इन्फोटेक आणि अभय बन्सीलाल मुथा– युएन००००१९२६४७५ ोहन पवार आणि लाबराव पवार– युएन००००२०१५४७३ शेरोळकर आणि वंदना सुनिल कर– युएन००००३०१२८५२ र्नथोनी आणि अग्नेस ॲन्थोनी युएन००००३६०९९५ तात्रय भरेकर, रोहिनी शंकर माणि नंदकिशोर मोहन ाड– युएन००००१ ०३४९५० योतीराम क्षीरसागर आणि स्वाती तेरसागर युएन००००१०३४९५० योतीराम क्षीरसागर आणि स्वाती तेरसागर युएन०००२२४१३९७ आणि युएन०००२२४१४०२ ामचंदेर अगरवाल आणि रेखा मगरवाल– युएन०००१५०७९९४ व चंद्रकांत आणि चंद्रकांत जानू लबीएमयुएम०००२८८५०६३ विजय लहाने आणि विजय	 टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. १०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सव्हें क्र हिस्सा क्र. ३, नाऱ्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४११०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स' सव्हें क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''त् पार्क' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सव्हें क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४१९०३८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० दुकान क्र. १३, महालक्ष्मी विहार, ए२-विंग, सी.टी.एर ५०, सर्व्हे क्र. ४४, हिस्सा क्र. ए/१, धानोरी, विश्रांत विश्रांतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४१९०१५/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ५० र्। राहेल, र०२० फ्लॅट क्र. ५०, रिल्ला मजला, अंबर अपार्टमेंट, नाना मास्टर मुदे महाराष्ट्र-कर्जत-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० 	बर १९, रु. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- डिसेंबर पुणे- हिसेंबर पुणे- इ. ६,१ र. ३२, फेब्रुवारी र. ३२, फेब्रुवारी र्क, गाव रु. ३,७९ 'लुंकड फेब्रुवारी र्क, गाव रु. ३,७९ 'वृट्तावंन फेब्रुवारी महात्मा रु. ३,७९ पुणे- अॉक्टोबर पुणे- अॉक्टोबर पुणे- इ. १६,५५ एप)- इ. २,९० एप)- इसं,०५,९० पुणे- इसं,०,८९० पुणे- इसं,०,८९० पुणे- इसं,०,८९० इप डी, फेब्रु. ३	, १९७.००/- 1 २७, २०२० ₹. 1, ३६१.००/- ३१, २०१९ २२, २६४/- 1 ०३, २०२० ४, ९४७.०४/- 1 १३, २०२० , २२४.००/- 1 १३, २०२० , ९९३.००/- ₹ २४, २०१९ ७, ४९६.००/-	पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०००६३.	 तपशील परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) कालावधीकरीता करपूर्वींचा निव्वळ नफा कालावधीकरीता करपरचात निव्वळ नफा कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹१ प्रती भाग) ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (र) (*अवार्षिकीकृत) परिचलनातून एकूण उत्पन्न भरिचलनातून एकूण उत्पन्न 	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७१ ৭,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८.२७* ट.२७* तिमार्ह ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ७९०.५२ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ [*] ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित' ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४२.४५ ९,०४२.४५ ९५.९२ १०.८९* १०.८९* एकत्रीकृत सहामाह ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित' ८,२७२.८९ १,४५१.२८	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.९२ १,४६१.५२ ९५.९२ १५.०४ [*] वे अखेर ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित" १०,१५५.३८ १,८७७.४९	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४४६. ३,४४९. २,६५३. २,७०४. ९५. ९५. २७. १५. २७. २७. २७. २७. २७. ३१.०३.२० लेखापरीक्षि २०,२११.२ ३,६३३.५ ३,६३३.५
एलबीपीयु दिनेश मंगू मंघनानी अ एलबीपीयु कपिल अभ् प्रा. लि. अ एलबीपीयु मुकुंद मोह- मोहन गुला एलबीपीयु सुनिल शिर शिरोळकर एलबीपीयु रॉबर्ट ऑन्थ एलबीपीयु संजय ज्यी संजय ज्यी संजय ज्यी संजय ज्यी संजय ज्यी संजय ज्यी संजय ज्यी संजय ज्यी संजय ज्यी संजय आ एलबीपीयु एलबीपीयु एलबीपीयु राकेश राम राकेश राम राकेश राम राकेश राम राकेश राम राकेश राम	मंघनानी, मंगू चीलाराम गणि मालती मंगू मंघनानी– एन००००१७९८५७० त्य मुथा, एस के इन्फोटेक गणि अभय बन्सीलाल मुथा– एन००००१९२६४७५ त पवार आणि बराव पवार– एन००००२०१५४७३ तेळकर आणि वंदना सुनिल - एन००००३०१२८५२ तेनी आणि अग्नेस ॲन्थोनी एन००००३६०९९५ वय भरेकर, रोहिनी शंकर णे नंदकिशोर मोहन - एन००००१ ०३४९५० तीराम क्षीरसागर आणि स्वाती सागर एन०००२२४१३९७ आणि एन०००२२४१३२७ आणि एन०००२२४१३२७ वंदेर अगरवाल आणि रेखा रवाल– एन०००१५०७९४ चंद्रकांत आणि चंद्रकांत जानू गिएमयुएम०००२८८५०६३ जय लहाने आणि विजय हाने– एम०००२८८६२३१	टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सब्हें क्र हिस्सा क्र. ३, नाऱ्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४११०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४१९०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''द पार्क' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४१९०३८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० प्र्लट क्र. १३, महालक्ष्मी विहार, ए२-विंग, सी.टी.एस ५०, सर्व्हे क्र. ४४, हिस्सा क्र. ए/१, धानोरी, विश्रांत विश्रांतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४११०१५/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०, पहिला मजला, जेंग अपार्टमेंट, नाना मास्टर मुंदे महाराष्ट्र-कर्जत-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ४०३, ४ था मजला, विंग ए, लब्दी गार्डन्स, टाइ न्यू सर्हे क्र. ८१, हिस्सा क्र. १, २आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२०	बर १९, रु. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- इ. ६,१ फेब्रुवारी रु. ६,१ फेब्रुवारी रु. ६,१ क. ३२, फेब्रुवारी पुणे- रु. १७,६२ 'लुंकड फेब्रुवारी र्क, गाव रु. ३,७९ 'वृदावंन फेब्रुवारी र्क, गाव रु. ३,७९ 'वृदावंन फेब्रुवारी क, गाव रु. ३,७९ 'वृदावंन फेब्रुवारी क, गाव रु. ३,७९ 'वृदावंन फेब्रुवारी क. २,७९ अॉक्टोब पुणे- रु. ४,५८ एप)- रु. ४,५८ एप)- इसं,५९,५८ एप)- इसं,५९,५८ एप)- इसं,९०,८८ एप)- इसं,९०,८८ एप)- इसं,९०,८८ 'ईप डी, फेब्रु,९५८,३५	, 9 ९ ७. ०० / – 1 २७, २०२० ₹. 1, ३६ १. ०० / – ३१, २०१९ २२, २६४ / – 1 ०३, २०२० ४, ९४७. ०४ / – 1 १३, २०२० ५, २२४. ०० / – 1 २३, २०२० ५, ९२, २०१९ ५, २७९, २०२० ५, ९०७. ०० / – २९, २०२० ५, ९०७. ०० / –	पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे मुंबई मुंबई	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/– (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि.	 तपशील परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹१ प्रती भाग) ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) (*अवार्षिकीकृत) परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ 	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७٩ ৭,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८.२७* हिमाई ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ १,१४५.५२	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९२.२४ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ [*] ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८४९.५२	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४४.९८ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ १,०४२.४५ सहामाह ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ८,२७२.८९ १,४५१.२८ १,४५१.२८ १,०७१.५१	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १५.०४* वेप.०४* ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित" १०,१५५.३८ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१२.५३	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४९३. २,६५३. २,७०४. ९५. १५. २,७०४. २७. १५. २७. २७. २७. २७. २४. २,४४९. २,७०४. २४. २,४४९. २,४४९. २,४९९. २४. २,४९९. २,४९९. २४. २,४९९. २४. २,४९९. २४. २४. २४. २४. २४. २४. २४. २४
एलबीपीयुएन दिनेश मंगू मंध मंघनानी आणि एलबीपीयुएन कपिल अभय प्रा. लि. आणि एलबीपीयुएन मुकुंद मोहन प मोहन गुलाबम एलबीपीयुएन संजिट ॲन्थोनि एलबीपीयुएन संजय ज्योतीग संजय क्योतीग संजय कीपीयुएन संजय जिया एलबीपीयुएन संजय जिया संजय गिर्या संजय गिर्या संजय प्र संजय गिर्या संजय प्र संजय ज्यातीग संजय ज्यातीग संजय क्याता संजय ज्याता संजय ज्याता संजय ज्याता संजय ज्याता	धनानी, मंगू चीलाराम णि मालती मंगू मंधनानी– २००००१७९८५७० मुथा, एस के इन्फोटेक णि अभय बन्सीलाल मुथा– २००००१९२६४७५ पवार आणि राव पवार– २००००२०१५४७३ ठकर आणि वंदना सुनिल २००००३०१२८५२ नी आणि अग्नेस ॲन्थोनी २००००३६०९९५ य भरेकर, रोहिनी शंकर १ मरेकर, रोहिनी शंकर १ नंदकिशोर मोहन २००००२२४१३९७ राम क्षीरसागर आणि स्वाती गर २००००२२४१३९७ रो अगरवाल आणि रेखा वाल– २००००१५०७९९४ गंद्रकांत आणि चंद्रकांत जानू एमयुएम००००२८८६२३१ ग्व लहाने आणि विजय ने– म००००२८८६२३१ ग्वाम हुस्सेन शेख आणि	टॅंक मागे, पुणे-४१२९०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. १०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्हे क्र हिस्सा क्र. ३, नाऱ्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४१२०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''व पार्क' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म् सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. १३, महालक्ष्मी विहार, ए२-विंग, सी.टी.एस ५०, सर्व्हे क्र. ४४, हिस्सा क्र. ए/१, धानोरी, विश्रांत विश्रांतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४११०१५/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ५०, पहिला मजला, वंग ए, लब्दी गार्ड-, राट मुदे महाराष्ट्र–कर्जत-४१०२०९/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ४०३, ४ था मजला, विंग ए, लब्दी गार्ड-स, टा न्यू सर्व्हे क्र. ८१, हिस्सा क्र. १, २आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२०	बर १९, र. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- इ. ४,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- इ. १७,६५ क. ३२, फेब्रुवारी पुणे- र. १७,६५ 'लुंकड फेब्रुवारी ई, गाव र. १,७९ 'लुंकड फेब्रुवारी क, गाव र. १७,६५ 'लुंकड फेब्रुवारी क, गाव र. १,७९ 'त्रुवांवनं फेब्रुवारी क, गाव र. १,७९ 'गुणे- अॉक्टोब पुणे- अॉक्टोब पुणे- र. १६,५५ एगे- र. १६,५५ एगे- डिसें. एगे- र. १८,९० एगे- र. १८,६० इरे र. १८,९० र. १८,६० इरे र. १८,९० र. १८,६०	, 9 ९ ७. ०० / – 1 २७, २०२० ₹. 1, ३६ १. ०० / – ३१, २०१९ २२, २६४ / – 1 ०३, २०२० ४, ९४७. ०४ / – 1 १३, २०२० ५, ९२४. ०० / – 1 १३, २०२० ५, ९२३. ०० / – 1 २३, २०२९ ५, २७९, २०२० ५, ९०७. ०० / – २८, २०२०	पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे मुंबई मुंबई	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/– (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३.	तपशील परिचलनातून एकूण उत्पन्न वालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा कालावधीकरीता करप्रश्चात निव्वळ नफा कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹१ प्रती भाग) ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी ८ मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (र) (*अवार्षिकीकृत) तपशील १ परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ कालावधीकरीता करपूर्वींचा निव्वळ नफा भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी र १ प्रती भाग)	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७१ १,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८.२७* तिमाई ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ १,१४५.५२	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ७९०.५२ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ ⁺ ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४२.४५ ९,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ १,०४२.४५ सहामार्ह ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ८,२७२.८९ १,४५१.२८ १,७४९.२८	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.९७ १,४६१.५२ ९५.९२ १५.०४* वेप.०४*	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४४६. ३,४४९. २,६५३. २,७०४. ९५. २७. २७. २७. २७. २७. २७. २७. २७
एलबीपीयु दिनेश मंगू मंघनानी अ एलबीपीयु कपिल अभ प्रा. लि. अ एलबीपीयु मुकुंद मोह- मोहन गुला एलबीपीयु सुनिल शिग शिरोळकर एलबीपीयु रॉबर्ट ॲन्थ् एलबीपीयु संजय ज्यो संजय आ एलबीपीयु एलबीपीयु राकेश राम राकेश आ एलबीपीयु राकेश राम राकेश आ एलबीपीयु राकेश राम राकेश आ एलबीपीयु राकेश राम राकेश आ एलबीपीयु राकेश राम राकेश जा एलबीपीयु राकेश राम राकेश जा राकेश राम राकेश जा राकेश राम राकेश राम राकेश राम राकेश राम राकेश राम राकेश राम राकेश का राकेश राम राकेश जा राकेश राम राकेश राम	ू मंघनानी, मंगू चीलाराम आणि मालती मंगू मंघनानी– एन००००१७९८५७० भय मुथा, एस के इन्फोटेक आणि अभय बन्सीलाल मुथा– एन००००१९२६४७५ त पवार आणि ाबराव पवार– एन००००२०१५४७३ रोळकर आणि वंदना सुनिल (– एन००००३०१२८५२ थोनी आणि अग्नेस ॲन्थोनी एन००००३६०९९५ वितिराम क्षीरसागर ऑणि स्वाती रसागर एन००००१०३४९५० तिरिाम क्षीरसागर आणि स्वाती रसागर एन००००१०३४९५० तिरिाम क्षीरसागर आणि स्वाती रसागर एन००००१०३४९५० तिरिाम क्षीरसागर आणि स्वाती रसागर एन००००१०३४९५० वंदरे अगरवाल आणि रेखा गरवाल– एन००००१५०७९९४ । चंद्रकांत आणि चंद्रकांत जानू बीएमयुएम००००२८८५०६३ वेजय लहाने आणि विजय तहाने– युएम००००२९४९३९९	टॅंक मागे, पुणे-४१२९०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्हे क्र हिस्सा क्र. ३, नाऱ्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२४९/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''त् पार्क'' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म् सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. १३, महालक्ष्मी विहार, ए२-विंग, सी.टी.एस् ५०, सर्व्हे क्र. ४४, हिस्सा क्र. ए/१, धानोरी, विश्रांत विश्रांतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४११०१५/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ५०, पहिला मजला, अंबर अपार्टमेंट, नाना मास्टम मुद्रे महाराष्ट्र–कर्जत-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ५०, इस्सा क्र. १, २आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ७१, ६३, ६३/५, ६३/५, प्लॉट क्र. ३-५, भ नरेख स्टेशन बस स्टॅन्ड, नेरळ पू, कर्जत, रा ४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२०	बर १९, र. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- इ. ६,१ फेब्रुवारी र. ६,१ पुणे- फेब्रुवारी पुणे- फेब्रुवारी र. ३२, फेब्रुवारी र. १९,६२ फेब्रुवारी र. १,७९ २,४७,६२ 'लुंकड फेब्रुवारी र. १७,६२ २,७९ 'लुंकड फेब्रुवारी र. १९,६२ २,७९ 'वृदावंन फेब्रुवारी र. १९,६२ २,७९ 'वृदावंन २,७९ पुणे- २,४९,५८ पुणे- २,९०,२५ एगे- २,९०,२५ एगे- २,९०,२५ एगे- २,९०,२५ एर. नगर, डिसें. एगे- २,९०,२५ इरे डो, फेब्रु. ३ इरे डो, २,९८,३५ इरे डो, २,९८,३५ धोपेले, ३,९६,६५ धोपेल्डन, ३,९६,६५ इरे डो, सर्ह, ६,६ ३,९६,६५	, 9 8 9.00 / - 1 89, 80 80 5. 1, 3 5 8.00 / - 3 8, 80 89 8, 88 9.00 / - 1 93, 80 80 / - 1 93, 80 / - 1 93, 80 / - 1 94, 80 / - 1 94, 80 / - 1 94, 80	पुणे मुंबई मुंबई मुंबई मुंबई नवी मुंबई	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई - ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई - ४०००६३. सही/– पी. एस. सरंबळे	तपशील 9 परिचलनातून एकूण उत्पन्न २ कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) ३ कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा 9 कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹१ प्रती भाग) 10 ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूत्व्यांकन निधी वगळता इतर निधी 4 मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) (*अवार्षिकीकृत) 7 परिचलनातून एकूण उत्पन्न 9 परिचलनातून एकूण उत्पन्न 9 परिचलनातून एकूण उत्पन्न 9 परिचलनातून एकूण उत्पन्न 9 कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ 3 कालावधीकरीता करपर्श्वात निव्वळ नफा 9 कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न 8 मरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ १ प्रती भाग) 9 ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी 4 मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹)	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७٩ ৭,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८.२७* हिमाई ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ १,१४५.५२	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९२.२४ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ [*] ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८४९.५२	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४४.९८ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ १,०४२.४५ सहामाह ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ८,२७२.८९ १,४५१.२८ १,४५१.२८ १,०७१.५१	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १५.०४* वेप.०४* ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित" १०,१५५.३८ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१२.५३	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४९३. २,६५३. २,७०४. ९५. १५. २७. १५. २७. २७. २७. २७. २७. २५. २५. २५. २५. २५. २५. २५. २५
एलबीप दिनेश म मंघनानी एलबीप कपिल : प्रा. लि. एलबीप मुकुंद मे मोहन गु एलबीप सुनिल f शिरोळव एलबीप रॉबर्ट अ एलबीप संजय क एलबीप संजय क र संकर व एलबीप संजय क र र क्रिसेन र र क्रिसेन र र क्रिसेन र र क्रिक्स व र र र क्रिसेन र र र क्रिक्स व र र र र र क र र र र क र र र र र र र र	मंगू मंघनानी, मंगू चीलाराम ो आणि मालती मंगू मंघनानी– वियुएन००००१७९८५७० अभय मुथा, एस के इन्फोटेक . आणि अभय बन्सीलाल मुथा– वियुएन००००१९२६४७५ वेहन पवार आणि गुलाबराव पवार– वियुएन००००२०१५४७३ शिरोळकर आणि वंदना सुनिल कर– वियुएन००००३०१२८५२ मॅन्थोनी आणि अग्नेस ॲन्थोनी वियुएन००००३६०९९५ रत्तात्रय भरेकर, रोहिनी शंकर आणि नंदकिशोर मोहन इड– वियुएन००००१०३४९५० न्योतीराम क्षीरसागर आणि स्वाती झीएन००००२२४१३९७ आणि वियुएन००००२२४१३९७ रामचंदेर अगरवाल आणि रेखा अगरवाल– वियुएन००००१८०६९४ रव चंद्रकांत आणि चंद्रकांत जानू रलबीएमयुएम००००२८८६२३१ विजय लहाने आणि विजय वेल्हाने– युएम००००२८८६२३१९ वो ने गुलाम हुस्सेन शेख आणि हुस्सेन फल्लाह– यमयुएम००००४९२९३९९ उत्तम सरोळकर आणि उत्तम सरोळकर आणि	टॅक मागे, पुणे-४१२९०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, 'दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्ल्हे क्र हिस्सा क्र. ३, नान्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४१२०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''द पार्क'' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २५, १ हिस्सा क्र. ए/१, धानोरी, विश्रांत विश्रांतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४११०१८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ५९, हिस्सा क्र. ए/१, धानोरी, विश्रांत विश्रांतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४११०१८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४७, हिस्सा क्र. १, २आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ७२, ६३/ सा मजला, विंग ए, लब्दी गार्डन्स, टाइ न्यू सर्व्डे क्र. ८१, हिस्सा क्र. १, २आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १९२, ७ वा मजला, लक्ष्मी कॅस्टलेलो, विंग डी क्र. ६३/१, ६३/३, ६३/४, ६३/५, ६३/५, ५२/३, न्स- नेरळ स्टेशन बस स्टॅन्ड, नेरळ पू, कर्जत, रा ४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२०	बर १९, र. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- डिसेंबर पुणे- र. ६,१ फेब्रुवारी र. ६,१ पुणे- फेब्रुवारी पुणे- फेब्रुवारी र. ३,७९ फेब्रुवारी र. १,७,६२ फेब्रुवारी र. १,७,६२ फेब्रुवारी र. १,७२ २,७९ 'लुंकड फेब्रुवारी र. १,७२ २,७९ 'वृदावंन फेब्रुवारी र. १,७२ २,७९ 'वृदावंन फेब्रुवारी र. १,७२ २,७९ पुणे- अॉक्टोब र. १,५२ ७ एग)- ४,५२ एग)- ४,५२,५२ एस. क्र. जानेवारी र. १८,२२ ४,५२,२५ एस. क्र. ७ एग)- ४,५२,२५ एर नगर, डिसें. इर दरेडी, ४,१२,०५ ईर दरेडी, ४,१३,०५ कोस्ल्डंग, डिसें. कोस्ले	, 9 5 4. 00 / - 1 7 4. 7 20 7 0 5. 1, 3 5 7 0 0 / - 3 8, 7 0 8 8 8 7, 7 6 8 7 / - 1 0 3, 7 0 8 9 8 7, 7 6 8 7 / - 1 0 3, 7 0 7 0 1 9 3, 7 0 7 0 7 7 8 7 0 7 0 1 9 3, 7 0 7 0 7 7 8 7 0 7 0 7 7 8 7 0 7 0 7 8 7 0 0 7 8 7 0 0 7 9 7 0 0 7 9 7 0 0 7 9 7 0 0	पुणे मुंबई मुंबई मुंबई नवी मुंबई	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई - ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई - ४०००६३. सही/- पी. एस. सरंबळे विशेष वसुली व	तपशील १ परिचलनातून एकूण उत्पन्न २ कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) ३ कालावधीकरीता करपूर्वींचा निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ मरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹१ प्रती भाग) ० ताळेबंद तारखेनुसार पुनर्यूत्वांकन निधी वगळता इतर निधी ४ मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) (*अवार्षिकीकृत) तपशील	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७٩ ৭,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८.२७* तिमाई ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ १,१४५.५२ ८५२.०२ ६५.९२	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ [*] ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८४२.१२	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित [*] ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४४.९८ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ १,०४२.४५ १,०४२.२२ ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित [*] ८,२७२.८९ १,४५१.२८ १,४५१.२८ १,७५९.२८ १,७७९.५१	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १५.०४* वेप.०४* ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित" १०,१५५.३८ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१४.२३ १,५२२.५३ ९५.९२	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४९३. २,६५३. २,७०४. ९५. १५. २७. १५. २७. २७. २७. २७. २७. २५. २५. २५. २५. २५. २५. २५. २५
एलबीपीयु दिनेश मंगू मंघनानी अ एलबीपीयु कपिल अभ प्रा. लि. अ एलबीपीयु मुकुंद मोह मोहन गुला एलबीपीयु सुनिल शिग शिरोळकर एलबीपीयु रॉबर्ट ॲन्थ एलबीपीयु रॉबर्ट ऑन्थ एलबीपीयु संजय ज्या संजय क्षीपियु एलबीपीयु रॉबर्ट ऑन्थ एलबीपीयु रॉबर्ट ऑन्थ राकेश राम राकेश राम राकेश जग एलबीपीयु राकेश राम राकेश जग एलबीपीयु राकेश राम राकेश उन्म राकेश राम राकेश उन्म राता उत्तम एलबीएमयु	मंघनानी, मंगू चीलाराम आणि मालती मंगू मंघनानी– एएन००००१७९८५७० भय मुथा, एस के इन्फोटेक आणि अभय बन्सीलाल मुथा– एएन००००१९२६४७५ दन पवार आणि ाबराव पवार– एएन००००२०१५४७३ रोळकर आणि वंदना सुनिल :- एन००००३०१२८५२ योनी आणि अग्नेस ॲन्थोनी एएन००००३६०९९५ योनी आणि अग्नेस ऑन्थोनी एन००००१ ०३४९५० तिराम क्षेरसागर आणि स्वाती रपागर एन००००१ ०३४९५० तिराम क्षेरसागर आणि स्वाती रपागर एन००००२२४१३९७ वर्चदेर अगरवाल आणि रेखा गरवाल– एन००००२८८४९४ प्रवंकांत आणि चंद्रकांत जानू बीएमयुएम००००२८८६२३१ वेजय लहाने आणि विजय तहाने– युएम००००२८८६२३१ गेलाम हुस्सेन शेख आणि सेन फल्लाह– युएम००००४९२९३९६९ पान सरोळकर आणि म सरोळकर आणि प्रयो००००४५९२२३९६९ पान तिखांडे आणि मानिक तेखांडे–	टॅक मागे, पुणे-४१२९०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दातार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्ल्हे क्र हिस्सा क्र. ३, नान्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४१२०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''द पार्क' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म् सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. १३, महालक्ष्मी विहार, ए२-विंग, सी.टी.एर ५०, सर्व्हे क्र. ४४, हिस्सा क्र. ए/१, धानोरी, विश्रांत विश्रांतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४११०१५/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ५०३, ४ था मजला, विंग ए, लब्दी गार्डन्स, टा न्यू सर्व्हे क्र. ८४, हिस्सा क्र. १, २आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ४०३, ४ था मजला, विंग ए, लब्दी गार्डन्स, टा न्यू सर्ल्डे क्र. ८१, हिस्सा क्र. १, २आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १०३, ४ था मजला, लक्ष्मी कॅस्टलेलो, विंग डी क्र. ६३/१, ६३/३, ६३/४, ६३/५, एलॉट क्र. ३-५, १ नेरळ स्टेशन बस स्टॅन्ड, नेरळ पू, कर्जत, रा ४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १३, दिंग ए, बिल्डिंग क्र. १, पास्ट क तालुका कर्जत, रायगड-४००६०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १२, सी विंग, १ ला मजला, तुलसी छाया बि दिक्साल येथे, सर्ल्हे क्र. ११, हिस्सा क्र. १, पोर्ट व तालुका कर्जत, रायगड-४००६०१/ऑक्टोबर २०, २०२२ फ्लॅट क्र. १३, बिंग ए, बिल्डिंग क्र. १, सार्वेल स २०, २०२	बर १९, र. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- डिसेंबर पुणे- र. ६,१ फेब्रुवारी र. ६,१ फेब्रुवारी र. ६,१ फेब्रुवारी र. १७,६२ 'लुंकड फेब्रुवारी र्क, गाव र. १७,६२ 'faciar फेब्रुवारी र. १,७९ र. १७,६२ 'faciar फेब्रुवारी र. १,०९ र. १७,६२ 'faciar फेब्रुवारी र. १७,२९ र. १७,२९ 'faciar र. १७,२९ 'guì- अॉक्टोब पुणे- र. १६,५५८ एपो- र. १६,५८ एपो- र. १६,५८ एपो- र. १८,२९ इर नगर, डिसें. इंवरेडी, र. १८,२९ इंवरेडी, र. १८,२९	1 24, 2020 1 24, 2020 1 24, 2020 2 2, 2020 2 2, 2020 1 03, 2020 2 2, 2020 1 03, 2020 2 2, 2020 1 93, 2020 1 93, 2020 1 93, 2020 1 93, 2020 1 93, 2020 1 93, 2020 1 93, 2020 2 2, 2020 3 2, 2020 3 2, 2020 4, 200, 00/- 22, 2020 2 2, 2020 3 2, 2020 3 2, 2020 2 2, 2020 2 2, 2020 2 2, 2020 2 2, 2020 2 2, 2020 2 2, 2020 2 2, 2020 2 2, 2020 2 2, 2020 2 2, 2020 2 2, 2020	पुणे मुंबई मुंबई नवी मुंबई मुंबई मुंबई	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्टॉट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३. सही/– पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, वदारा मुंबई जिल्हा मध्यवर्ती	तपशील १ परिचलनातून एकूण उत्पन्न १ गलावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) ३ कालावधीकरीता निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपर्श्वांचा निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपर्श्वांचा निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपर्श्वात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ५ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रै१ प्रती भाग) ० ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी २ मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (रै) (*अवार्षिकीकृत) तपशील तपशील गलावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ ३ कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ ३ कालावधीकरीता करपर्थ्वींचा निव्वळ नफा २ कालावधीकरीता करपर्थ्वींचा निव्वळ नफा ३ कालावधीकरीता करपर्थ्वींचा निव्वळ नफा ३ कालावधीकरीता करपर्थ्वात निव्वळ नफा ३ कालावधीकरीता करपर्थ्वात निव्वळ नफा ३ कालावधीकरीता करपर्थ्वा निव्वळ नफा ३ कालावधीकरीता करप्र्या वा त्या पक उत्पन्न ६ कालावधीकरीता एकूण व्या क उत्पन्न ६<	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७٩ ৭,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८.२७* तिमाई ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ १,१४५.५२ ८५२.०२ ६५.९२	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ [*] ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८४२.१२	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित [*] ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४४.९८ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ १,०४२.४५ १,०४२.२२ ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित [*] ८,२७२.८९ १,४५१.२८ १,४५१.२८ १,७५९.२८ १,७७९.५१	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १५.०४* वेप.०४* ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित" १०,१५५.३८ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१४.२३ १,५२२.५३ ९५.९२	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४९३. २,६५३. २,७०४. ९५. १५. २७. १५. २७. २७. २७. २७. २७. २५. २५. २५. २५. २५. २५. २५. २५
एलबीपीयुए दिनेश मंगू मं मंघनानी आ एलबीपीयुए कपिल अभन् प्रा. लि. आ एलबीपीयुए मुकुंद मोहन मोहन गुलाब एलबीपीयुए स्रांतेळकर- एलबीपीयुए संजय ज्योत संजय क्षीपयुए संजय ज्योत संजय क्षीपयुए रांकर दत्तात्र भरेकर आणि गायकवाड- एलबीपीयुए संजय ज्योत संजय क्षीरस एलबीपीयुए राकेश रामचं राकेश आगर एलबीपीयुए राकेश रामचं राकेश आगर एलबीपीयुए राकेश रामचं राकेश आगर एलबीपीयुए राकेश रामचं राकेश अगर एलबीपीयुए राकेश रामचं राकेश आगर एलबीपीयुए राकेश रामचं राकेश उत्तम भागोजी लह एलबीएमयुए अजय उत्तम शांता उत्तम	धनानी, मंगू चीलाराम णि मालती मंगू मंधनानी– न००००१७९८५७० य मुथा, एस के इन्फोटेक णि अभय बन्सीलाल मुथा– न००००१९२६४७५ पवार आणि राव पवार– न००००२०१५४७३ ळकर आणि वंदना सुनिल न००००३०१२८५२ नी आणि अग्नेस ॲन्थोनी न००००३६०९९५ य भरेकर, रोहिनी शंकर ा नंदकिशोर मोहन न००००२२४१३९७ आणि न००००२२४१३९७ आणि न००००२२४१३९७ आणि न००००२२४१३९७ आणि न००००२२४१०२ देर अगरवाल आणि रेखा वालन– न००००१५०७९९४ यंद्रकांत आणि चंद्रकांत जानू एमयुएम००००२८८५०६३ तय लहाने आणि विजय नन– प्र००००२८८६२३१ पुलाम हुस्सेन शेख आणि नफल्लाह– पु००००४९२९३९९ सरोळकर आणि सरोळकर, आणि यु००००४९९२३२७३९७ ती तिखांडे आणि मानिक बांडे– एम००००४९४२९२२९२७ आणि	 टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० पलॅट क्र. ११, ''दातार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० पलॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० पलॅट क्र. ३०१, ४ था मजला, श्री क्लासिक, सल्हें क्र हिस्सा क्र. ३, नान्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४१२०४१/ऑक्टोबर १९, २०२० पलॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सल्हें क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्व लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० पलॅट क्र. ३०, बी३ बिल्डिंग क्र. बी-३, ''द पार्क' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सल्हें क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० पलॅट क्र. २०५, २ रा मजला, बेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० पल्टॅ क्र. १३, महालक्ष्मी विहार, ए२-विंग, सी.टी.एर ५०, सल्हें क्र. ४४, हिस्सा क्र. ए/१, धानोरी, विशंत विश्रांतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४१४०१८/ऑक्टोबर १९, २०२० पल्टॅ क्र. ५७, एसहिला मजला, वंबर अपार्टमेंट, नाना मास्टम मुद्रे महाराष्ट्र-कर्जत-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० पल्टॅ क्र. ५२, हिस्सा क्र. १, २०२० पल्टॅ क्र. ५२, हिस्सा क्र. १, २०२० पल्टॅ क्र. ८१, हिस्सा क्र. १, २०२० पल्टॅ क्र. ७२, २४ था मजला, लिंम जेत्रा र्य, २०२० पल्टॅ क्र. ७२, सी विंग, १, २२/ऑक्टोबर २०, २०२० पल्टॅ क्र. १२, सी विंग, १ ला मजला, तुलसी छाया बि दिक्साल येथे, सल्हें क्र. ११, हिस्सा क्र. १/ए/३, पोस्टव तालुका कर्जत, रायगड-४००६०१/ऑक्टोबर २०, २०२० पल्टॅ क्र. १३, दिंग ए, बिल्डिंग क्र. १, मार्वेट ताल्ड का देश, रवेर०२, २०२० पल्टॅ क्र. १३, दिंग ए, बिल्डिंग र, १, स्वर्त, राय ४९०२०१/ऑक्टोबर २०, २०२० पल्टॅ क्र. १२, सी विंग, १ ला मजला, तुलसी छाया बि दिक्साल येथे, सल्हें क्र. ११, हिस्सा क्र. १, ए/३, पोस्ट वालापुर, रायगड-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० टॉवर क्र. १, फ्लॅट क्र. ५०९०९/ऑक्टोबर २०, २०२० टॉवर क्र. १, फ्लॅट क्	बर १९, र. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- डिसेंबर पुणे- इ. ६,१ ñ. ३२, फेब्रुवारी फ. ३२, फेब्रुवारी क. ३२, फेब्रुवारी क. ३२, फेब्रुवारी क. १९,४५ २,४५८ 'लुंकड फेब्रुवारी क, गाव २,४५८ 'वृदावंन फेब्रुवारी क, गाव २,४५८ 'वृदावंन फेब्रुवारी पुणे- २,४५८ 'वृदावंन फेब्रुवारी पुणे- २,४५८ (स. क्र. गाव ४,४५८ पुणे- ४,४५८ एगे- ४,४५८,२५ एप ३,४५८,२५ एप ३,४५८,२५ एर नगर, डिसें. इवरेडी, २,१८,३५ इवरेडी, २,१८,३५ इवरेडी, २,१८,३५ कर्जरेडी, ३,१९,८५ कर्जरेड, ३,०५ २० ४,३,०५ २० <	1 24, 2020 1 24, 2020 2 2 2 2 2 2 2 2 1 02, 2020 2 2 1 02, 2020 2 2 1 02, 2020 1 2 1 2 1 2 2 2 1 2 2 2 2 2 2 2 3 2 3 2 4 2 4 2 5 2 5 2 5 2 5 2 5 2 5 2 5 2 5 2 5 2 5 2 5 2 5 2 5 2 5 2 5 2<	पुणे मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई नवी मुंबई मुंबई मुंबई	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशीलि पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुल्टुंड लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुल्टुंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुल्टुंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३. सही/– पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, व्दारा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., श्री. पी. एस. सरंबळे	तपशील 9 परिचलनातून एकूण उत्पन्न ३ कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) ३ कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा ४ कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ भरणा झालेले सममाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹१ प्रती भाग) 0 ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी ८ मूलमूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) (*अवार्षिकीकृत) 7 परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ 9 परिचलनातून एकूण उत्पन्न २ कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा [^] 9 कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा 9 कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ भरणा झालेले सममाग मांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ १ प्रती भाग) 9 ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी ८ मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) (*अवार्षिकीकृत) 24 क्र. २ चा संदर्भ घ्यावा. 18योगीच्या नफ्याचा वाटा समाविष्ट आहे दी: वरील उतारा सेबी (लिस्टिंग ऑव्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) वै	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" १,०६०.१० १,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८.२७* तिमार्ह ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ २,१४५.५२ २,१४५.५२ २,१४५.५२ २,१८२२ १,१४५.५२	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ [*] ३ ०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८४२.१४ ८४२.१३ ८४९.५२ ८४२.१३	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित' ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४४.९८ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ १,०४२.२२ ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित' ८,२७२.८९ १,४५१.२८ १,४५१.२८ १,४५१.२८ १,४५१.२८ १,०७१.५१ १,०७१.५१	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १,४६१.५२ ९५.२२ १,८०४* १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१४.२३ १,५२२.५३ ९५.९२	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४९३. २,६५३. २७. १५. २७. १५. २७. २७. २७. २७. २५. २५. २५. २५. २५. २५. २५. २५
एलबीपी दिनेश मं मंघनानी एलबीपी कपिल उ प्रा. लि. एलबीपी मुकुंद मो मोहन गुर एलबीपी रॉबर्ट ऑ एलबीपी रॉबर्ट ऑ एलबीपी रॉबर्ट ऑ एलबीपी रॉबर्ट ऑ एलबीपी रॉकर दर्ज पलबीपी रॉकर उ एलबीपी रॉकेश रा राकेश रा राता उत्त राता उत्त	गु मंघनानी, मंगू चीलाराम । आणि मालती मंगू मंघनानी– 1 युएन००००१७९८५७० अभय मुथा, एस के इन्फोटेक . आणि अभय बन्सीलाल मुथा– 1 युएन००००१९२६४७५ ोहन पवार आणि लाबराव पवार – 1 युएन००००२०१५२७७३ शिरोळकर आणि वंदना सुनिल कर– 1 युएन००००३०१२८५२ ॉन्थोनी आणि अग्नेस ॲन्थोनी 1 युएन००००३६०९९५ तात्रय भरेकर, रोहिनी शंकर आणि नंदकिशोर मोहन 1 डुएन००००२२४१३९७ आणि येएन००००२२४१४०२ रामचंदेर अगरवाल आणि स्वाती तीराम क्षीरसागर आणि स्वाती तीराम क्षेरसागर आणि स्वाती तीरसागर 1 युएन००००२२४१४०२ रामचंदेर अगरवाल आणि रेखा अगरवाल– 1 युएन००००२९८०६९४ रव चंद्रकांत आणि चंद्रकांत जानू लबीएमयुएम००००२८८६२३१ विजय लहाने आणि विजय लहाने– मयुएम००००२८८६२३१ विजय लहाने आणि विजय लहाने– मयुएम०००००१९२९३९९ उत्तम सरोळकर आणि तम सरोळकर आणि ताम सरोळकर आणि तम सरोळकर आणि म सएरोळकर आणि म स	टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, 'द हव'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्ल्हे क्र हिस्सा क्र. ३, नान्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४११०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सर्ल्हे क्र. २९३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''त पार्क' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. १३, महालक्ष्मी विहार, ए२-विंग, सी.टी.ए ५०, सर्व्हे क्र. ४८, हिस्सा क्र. १, धानोरी, विश्रांत विश्रांतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४११०१८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४३, पहिला मजला, अंबर आर्गटीमेंट, नाना मास्टर मुद्रे महाराष्ट्र-कर्जत-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ४३, ४ था मजला, विंग ए, लर्ब्दी गार्ड-स, टार न्यू सर्व्हे क्र. ८१, हिस्सा क्र. १, २आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १२, ६२/३, ६२/४, ६२/५, प्लॉट क्र. २-०२० फ्लॅट क्र. १२, इरे, हिस्सा क्र. १, २आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १२, ६३, इ इ/२, हिस्सा क्र. १/ए/३, पोस्ट व नालुका कर्जत, रायगड-४००६०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १२, सी विंग, १ ला मजला, तुलसी छाया बि दिक्साल येथे, सल्हें क्र. ११, हिस्सा क्र. १/ए/३, पोस्ट व तालुका कर्जत, रायगड-४००६०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १३, विंग ए, बिल्डिंग क्र. १, मॉव्ट क्रि र, २०२० फ्लॅट क्र. १३, विंग ए, बिल्डिंग क्र. १, पार्ट क्र. २०, २०२० फ्लॅट क्र. १३, सिंग ए, बिल्डिंग क्र. १, दि क्र. २०, २०२०	बर १९, र. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- र.४७,४५ गट क्र. डिसेंबर पुणे- र.४५,४६ गट क्र. डिसेंबर पुणे- र.४५,४६ 'ej कड फेब्रुवारी र्क. १२,४७,४५ र. ६,४ 'ej कड फेब्रुवारी र्क. १५,४५ र. १७,६५ 'ej ता क र. १५,५५ 'gग - र. १५,५५ 'qग - अॉक्टोबर पुणे - अॉक्टोबर पुणे - अॉक्टोबर एपो - अॉक्टोबर एपो - अॉक्टोबर एपो - इ. ४,५८ एपो - इ. ४,५८ एपो - इ. ४,५८ एपो - इ. ४,५८,२८ एपो - इ. ४,५८,२८ एपो - इ. ४,२,२८ इ. २,२८,२८ ए इ. २,२८,३८ ए इ. २,२८,३८ ए इ. २,२८,३८ ए इ. २,२८,३८ ए इ. २,२८,२८ ए इ. २,२८,२८ ए इ. २,२८,२८	, 9 < 9. 00 / - 1	पुणे मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई मुंबई नवी मुंबई मुंबई मुंबई	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३. सही/– पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विश्री अधिकारी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, व्दारा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,	तपशील १ परिचलनातून एकूण उत्पन्न १ गलावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) ३ कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ भरणा झालेले सममाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी १९ प्रती भाग) ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (र) (*अवार्षिकीकृत) मनु परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ कालावधीकरीता करपृर्वीचा निव्वळ नफा १ परिचलनातून एकूण व्यापक उत्पन्न १ परिचलनातून एकूण व्यापक उत्पन्न २ कालावधीकरीता करपृर्वीचा निव्वळ नफा ३ कालावधीकरीता करपृर्वीचा निव्वळ नफा ३ कालावधीकरीता करपर्यचा तिव्वळ नफा ५ कालावधीकरीता करपर्यचा तिव्वळ नफा ३ कालावधीकरीता करपर्यचा तिव्वळ नफा ५ कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ परणा झालेले सममाग	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" १,०६०.१० १,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८.२७* तिमार्ह ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ १,१४५.५२ २५९.०२ ६५.९२ ८.६६*	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ७९०.५२ ८०३.२७ ९५.९२ ८.२४* ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८४२.२५ ८४२.२४ ८४२.२४	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४४.९८ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ २५.२२ ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ८,२७२.८९ १,४५१.२८ १,४५१.२८ १,७४५१.२८ १,७४५१.२८ १,०७१.५१ १,०७१.४१	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १,४६१.५२ १,४६१.५२ १,४९२ १,४९२ १,४९२ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१४.२३ १,५१४.२३ १,५१४.२३	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४९३. २,६५३. २,७०४. २५. ९५. २,७०४. २७. १५. २७. १५. २७. २७. २४. २४. २४. २४. २४. २४. २४. २४
एलबीप दिनेश म मंघनानी एलबीप फलबीप मुकुंद म मोहन गु एलबीप सुनिल f शिरोळव एलबीप संजय क एलबीप संजय क संजय क एलबीप संजय क एलबीप संजय क संजय क संजय क एलबीप संजय क संजय क संजय क एलबीप संजय क संजय क संजय क एलबीप संजय क संजय क संक संजय क संक संजय क संक संक संक संक संक संक संक संक संक सं	मंगू मंघनानी, मंगू चीलाराम मंगू मंघनानी, मंगू चीलाराम मे आणि मालती मंगू मंघनानी– मैयुएन००००१७९८५७० अभय मुथा, एस के इन्फोटेक . आणि अभय बन्सीलाल मुथा– मैयुएन००००१९२६४७५ मेहन पवार आणि गुलाबराव पवार– मैयुएन००००२०१५४७३ शिरोळकर आणि वंदना सुनिल कर– मैयुएन००००३०१२८५२ प्रॅन्थोनी आणि अग्नेस ॲन्थोनी मैयुएन००००३६०९९५ इत्तात्रय भरेकर, रोहिनी शंकर आणि नंदकिशोर मोहन बाड– मैयुएन००००१०३४९५० झ्योतीराम क्षीरसागर आणि स्वाती झीएन००००२२४१३९७ प्राचंदेर अगरवाल आणि रेखा अगरवाल– मैयुएन००००१५०७९९४ राव चंद्रकांत आणि चंद्रकांत जान् प्रवुएम००००२८८८६२३१ विजय लहाने आणि विजय ने लहाने– रमयुएम००००२८८८६२३१ तानो गुलाम हुस्सेन शेख आणि हत्समे फल्लाह– रमयुएम००००२४९२२३२९ उत्तम सरोळकर आणि इत्पम सरोळकर आणि देन क वोरा आणि दरशित पंकज रनएजी००००३०८१४२४२९ शेवज वोरा आणि दरशित पंकज	 टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फलॅट क्र. ११, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, 'द हव'', फायनल क्र. ३३२, गाव– घोरपडी, ता–हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फलॅट क्र. २०३, २ रा मजला, बी–विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फलॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्हे क्र हिस्सा क्र. ३, नान्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४१२०४१/ऑक्टोबर १९, २०२० फलॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फलॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''द पार्क' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० फलॅट क्र. १२, रा मजला, वेव्स को–ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० पल्तॅट क्र. १३, महालक्ष्मी विहार, ए२–विंग, सी.टी.एर ५०, सर्व्हे क्र. ४४, हिस्सा क्र. ए/१, धानोरी, विश्रात विश्रातवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४१४०१८/ऑक्टोबर १९, २०२० फलॅट क्र. ४०, १ हिस्सा क्र. १, २७२०० फलॅट क्र. ४०३, ४ था मजला, अंबर अपार्टमेंट, नाना मास्टर मुदे महाराष्ट्र-कर्जत-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फलॅट क्र. ४०३, ४ था मजला, लिंग ए, लब्दी गार्डन, टा न्यू सर्व्हे क्र. ८१, हिस्सा क्र. १, २आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फलॅट क्र. ४०, इ २ सा किंग, १२ आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फलॅट क्र. ४०३, ४ था मजला, लिंमी केंस्टलेलो, विंग डी क्र. ६३/१, ६३/३, ६३/४, ६३/५, प्लॉट क्र. ३-५, १ नेरळ स्टेशन बस स्टॅन्ड, नेरळ पू, कर्जत, रा ४१०२०९/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅंट क्र. १२, हिस्सा क्र. १, ए/३, पोस्ट तालुका कर्जत, रायगड-४००६०१/ऑक्टोबर २०, २०२० एलॅट क्र. १२, सिंग ए, बिल्डिंग क्र. १, मबेल क्षिया सेसि मुदे बुदुक थेथे, सर्व्हे क्र. २, हि. क्र. १, तर्वा स्वामी- एन्सलेल्, एलॉट क्र. युप ए, प्लॉट ए, टी१, प्लॉट एन ए क्र. २५/१, सिटी सर्व्हे क्र. ३, रिट क्र. ५६५, १८, स	बर १९, र. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- र. ६,१ ñ. ३२, फेब्रुवारी र. १९,६२ फेब्रुवारी र. १९,२२ र. १९,२२ 'लुंकड फेब्रुवारी र. १९,२२ र. १९,२२ 'वृदावंन फेब्रुवारी र. १९,२२ र. १९,२२ 'वृदावंन र. १९,२२ पुणे- अॉक्टोब एणे- उ. १९,२२ एणे- इ. १९,२२ इ. नगर, इ. १,२२ इ. नगर, इ. १,२२ इ. नगर, इ. १,२२ इ. नगर, इ. १,२२ इ. र. १९,२२ र. १९,२२ इ. र. १९,२२ र. १९,२२ इ. र. १९,२२ र. १९,२२ कर्जता, इ. २,२२ कर्जता,	., 8 < 9.00/-	पुणे मुंबई मुंबई नवी मुंबई मुंबई नागपूर नागपूर	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्टॉट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जारा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.आंप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., श्री. पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, वदारा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., श्री. पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी	तपशील 9 परिचलनातून एकूण उत्पन्न २ कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) ३ कालावधीकरीता करपृर्वीचा निव्वळ नफा ७ कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹१ प्रती भाग) ७ ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी ४ मूलमूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (र) (*अवार्षिकीकृत) 7 परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ ३ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा २ कालावधीकरीता करपर्श्वात निव्वळ नफा भ परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता करपर्श्वात निव्वळ नफा भ कालावधीकरीता करपर्श्वात निव्वळ नफा भ कालावधीकरीता करपर्श्वात निव्वळ नफा भ कालावधीकरीता करपर्श्वात निव्वळ नफा भ कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रे १ प्रती भाग) ७ ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी ८ मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (रे) (*अवार्षिकीकृत) 24 क्र. २ चा संदर्भ घ्यावा. त्वरियांमिष्या नफ्याचा वाटा समाविष्ट आहे देती: वरील उतारा सेबी (लिस्टिंग ऑव्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमॅटस्) के	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७٩ १,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८.२७* ट.२७* तिमार्ह ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ २,१४५.५२ २,१४५.५२ २,१४५.५२ ६५.९२ २,१८२२ १,१४५.५२ २,१८२२	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ [*] ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८५२.२५ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित [*] ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.२२ ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित [*] ८,२७२.८९ १,४५१.२८ १,४५१.२८ १,४५१.२८ १,७७९.५१ १,०७९.५१ १,०७९.५१	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १,४९२ १,४९२ १,४९२ १,४९२ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१४.२३ १,५२२.५३ ९५.९२	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४७३. २,६५३. २,७०४. २७. २७. २७. २७. २७. २७. २७. २७
एलबीपीयुएन०० दिनेश मंगू मंघन मंघनानी आणि एलबीपीयुएन०० मुकुंद मोहन पव मोहन गुलाबराव एलबीपीयुएन०० सुनिल शिरोळक एलबीपीयुएन०० रॉबर्ट ॲन्थोनी अ एलबीपीयुएन०० रॉबर्ट ऑन्थोनी अ एलबीपीयुएन०० रॉबर दत्तात्रय भ भरेकर आणि न गायकवाड– एलबीपीयुएन०० रॉकेश रामचंदेर राकेश नामचंदेर राकेश नामचंदेर	मानी, मंगू चीलाराम मालती मंगू मंघनानी– ०००१७९८५७० मुथा, एस के इन्फोटेक अभय बन्सीलाल मुथा– ०००१९२६४७५ बार आणि व पवार– ०००२०१५४७३ कर आणि वंदना सुनिल ०००३०१२८५२ आणि अग्नेस ॲन्थोनी ०००२०१५८५२ आणि अग्नेस ऑन्थोनी ०००१०३६०९९५ मरेकर, रोहिनी शंकर iafa शाणि अन्रेस ऑन्थोनी ०००१०३४९५० म क्षीरसागर आणि स्वाती २०००२२४१३९७ कारवाल आणि रेखा लन- ०००१५०७९९४ कांत आणि चंद्रकांत जान् १७०००१८८६२३१ लहाने आणि विजय - ००००२८८६२३१ ताम हुस्सेन शेख आणि फल्लाह- ००००४९२९३९९ रोळकर आणि गेळकर- ००००३०८१४२९ तीखांडे आणि मानिक ३- ००००३०८१४२२९ तोबांडे आणि दरशित पंकज ०००००३०८१४२४२९ बोरा आणि दरशित पंकज ००००३०८१४२४२९ बोरा आणि जंबेर	टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फलॅट क्र. १९, ''दात्तार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४१२०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्हे क्र हिस्सा क्र. ३, नान्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४१२०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्व लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''द पार्क'' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०, रहसा क्र. ए/१, घानोरी, विश्रांत विश्रांतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४१२१८५/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०३, ४ धा मजला, त्रंग अपार्टमेंट, नाना मास्टर मुद्रे महाराष्ट्र-कर्जत-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ८५, हिस्सा क्र. १, २आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ८९, हिस्सा क्र. १, आणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२९/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ४०, रही विंग, १ ला मजला, तुलसी छाया बि दिक्साल येथे, सर्व्हे क्र. ११, हिस्सा क्र. १/ए, भारेटट नालुका कर्जत, रायगड-४००२९/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १३, द्व/स, इ?, २०२० फ्लॅट क्र. १२, सी विंग, १ ला मजला, तुलसी छाया बि दिक्साल येथे, सर्व्हे क्र. ११, हिस्सा क्र. १/ए, भारेटट नालुका कर्जत, रायगड-४००२९/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १३, दिम्र ए, दिल्, प्ल. १, प्लॉन डी क्र. ६३/ए, संटी स्ल्हे क्र. १, हि क्र. १, स्वाक्ता स मुदे बुठ्ठ येथे, सर्वें क्र. २, हि क्र. २, राह क्र. ५२०२० फ्लॅट क्र. १३, रा मजला, 'शार हो, प्लॉट एक एं फ्र. २५/१, सिटी सर्वें क्र. २, हि क्र. २, रालुक तालुका कर्जत, रायाड-४००२०/ऑक्टोबर २०, २०२० टॉवर क्र. १, फ्लॅट क्र. ५०२, ४ वा मजला, श्री स्वामीन एन्स्टेब्र, २०२, इर पार्र, इ. एर्डी, २, बी मोन- कुस कुसुमबी गाव जवळ, नागपूर- ४४१००९	बर १९, र. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- र. ६,१ 'ejass फेब्रुवारी र. १९,६५ र. १७,६५ 'ejarai फेब्रुवारी र. १७,६५ र. १९,६५ 'ejarai फेब्रुवारी र. १९,६५ र. १९,६५ 'agrain र. १९,५८ 'guì- अॉक्टोबा र. १८,९० र. १८,९० पुणे- इ. १९,९८ पुणे- इ. १९,९८ र. नगर, डिसें. र. १८,९० र. १८,९० पुणे- इ. १८,९० दर नगर, इ. १८,९० हर नरेडी, र. १८,९० हर नरेडी, र. १८,९० कर्जरेडी, इ. १८,९० कर्जरेडी, इ. १८,९० कर्जरेत, इ. १८,९० कर्जरत, र. १८,९० कर्जरत, र. १८,९०	, 9 ९ ७. ०० / – 1 २७, २०२० ₹. 4, ३६ १. ०० / – ३१, २०१९ १२३, २०२० ४, ९४७. ०४ / – 1 १३, २०२० ४, ९४७. ०० / – 1 १३, २०२० , ९९३. ०० / – 1 २३, २०२९ ५, ९०२० ५, ९०२० २३, २०१९ ९, ५५३. ००/ – २३, २०१९ ४, ५१५. ००/ – १७, २०१९ ४, ५१५. ००/ –	पुणे मुंबई मुंबई नवी मुंबई मुंबई नागपूर नागपूर	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (१९ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., श्री. पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी दिनांक: २१ ऑक्टो., २०२० ठिकाण: मुंबई	तपशील १ परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) कालावधीकरीता करप्यूर्वीचा निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करप्यश्चात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता करप्यश्चात निव्वळ नफा ४ कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ६ भरणा झालेले सममाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी र १ प्रती भाग) ताळंबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी मूलमूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (र) (*अवार्षिकीकृत) तपशील न्यशील न्यशील गुण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ कालावधीकरीता करप्यूर्वीचा निव्वळ नफा भ कालावधीकरीता करप्यश्चात निव्वळ नफा कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा भ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भरणा झालेले सममाग मांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी र १ प्रती भाग) ठाळंबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निर्धी वगळता इतर निधी मृलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (रे) (*अवार्षिकीकृत) ध्य कर २ चा संदर्भ घ्यावा. खरा ल उतारा सेबी (तिस्टि	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७٩ १,०६०.१० १,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ९५.९२ ८,२७* ८.२७* १,०९,२०२० ७९३.९२ ९५.९२ ८.२७* १,०९,२०२० ७लेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ ८५०.०२ ९५.९२ ९५.९२ ग्युलेशन्स, २०१५ व देआणि या उताऱ्या र्या त्यांच्या संबंधित s/financial-resu ndia.com) या बीए ण सहामाहीसाठी स्व	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ [*] ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८५२.२५ ८५२.२५ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित [*] ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.२२ ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित [*] ८,२७२.८९ १,४५१.२८ १,४५१.२८ १,७४५.२८ १,७७९.५१ १,०७९.५१ १,०७९.५१ १,०७९.५१ १,०७९.५१	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १,४६१.५२ ९५.९४ १ १५.०४* ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित १०,१५५.३८ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१४.२३ ९५.९२ १,५१४.२३ १,५२२.५३ ९५.९२	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४७३. २,६५३. २७. १५. २७. २७. २७. २७. २७. २७. २४. २४. २४. २४. २४. २४. २४. २४
एलबीपीयुए दिनेश मंगू र मंघनानी अ एलबीपीयुए कपिल अभ् प्रा. लि. अ एलबीपीयुए मुकुंद मोहन मोहन गुला एलबीपीयुए सुनिल शिर्र शिरोळकर- एलबीपीयुए रॉबर्ट ॲन्थ एलबीपीयुए रॉबर्ट ऑन्थ एलबीपीयुए रॉबर्ट ऑन्थ एलबीपीयुए रॉबर्ट ऑन्थ एलबीपीयुए रॉकेस दत्तात्र भरेकर आा गायकवाड- एलबीपीयुए रॉकेश रामन् राकेश रामन् राता उत्तम एलबीएमयु अजय उत्तम श्वाता नि एलबीएमयु याकेश पी राकेश मि राकेश पी राकेश पी राकेश पी राकेश पी	मंघनानी, मंगू चीलाराम ताणि मालती मंगू मंघनानी– एन००००१७९८५७० भय मुथा, एस के इन्फोटेक नाणि अभय बन्सीलाल मुथा– एन००००१९२६४७५ न पवार आणि बराव पवार– एन००००३०१२८५२ पत्न पवार आणि वंदना सुनिल – एन००००३६०९९५ न्य भरेकर, रोहिनी शंकर णि नंदकिशोर मोहन – एन००००१ ०३४९५० तीराम क्षीरसागर आणि स्वाती सागर एन००००२२४१३९७ आणि एन००००२२४१३९७ आणि एन००००२२४१४०२ चंदेर अगरवाल आणि रेखा रावाल– एन००००१५०७९९४ चंद्रकांत आणि चंद्रकांत जानू वीएमयुएम०००२८८८५०६३ त्वच लहाने आणि विजय हाने– उएम००००१८०६९४ चंद्रकांत आणि चंद्रकांत जानू वीएमयुएम०००२८८८५०६३ गुलाम हुस्सेन शेख आणि सेन फल्लाह– उएम००००४९२२३९९ म सरोळकर आणि वेजय हाने - उएम००००४९९२३९९ म सरोळकर आणि वेजय हाने - उएम००००४९२२३९९ म सरोळकर आणि के केखांडे आणि मानिक तेखांडे– उएम००००४९४२९२२९ ज्व वोरा आणि दरशित पंकज (जी००००३०८१४२९ ते सदालवार आणि अंबेर तालवार– (जी००००३०८१४२९ ते सदालवार आणि अंबेर तालवार– (जी००००३०८१४२९०२ ते साला जॉर्जे आणि सेफ जॉर्ज–	टॅक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. १९, ''दालार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सल्हें क्र हिस्सा क्र. ३, नान्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४११०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स' 'सल्हें क्र. १९३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४१९०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''र पार्क'' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सल्हें क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०, २ रा मजला, बेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, धनोरी, विशंत विशंतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४१२०२८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०, पहिला मजला, अंबर अपार्टमेंट, नाना मास्टम पुदे म्हाराष्ट्र-कर्जत-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ४०, इस्सा क्र. १, २०गणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२९/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ४०, स्र हिस्सा क्र. १, २०गणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२९१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ५२, इरे, इ. १५, इ. इ. ५८, प्लॉक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ५२, इ. सा जला, लंक्सी कॅस्टलेलो, विंग डी क्र. ६३/१, ६३/३, ६३/४, ६३/४, ६३/५, प्लॉट क्र. २५, २०२० फ्लॅट क्र. १०२, सी विंग, १ ला मजला, तुलसी छाया बि दिक्साल येथे, सल्हें क्र. ११, हिस्सा क्र. १/ए/३, पोस्ट वालुका कर्जत, रायगड-४००२०२/ऑक्टोबर २०, २०२० <td< td=""><td>बर १९, र. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- र. ६,१ ñ. ३२, फेब्रुवारी फुगे- र. ६,१ ñ. ३२, फेब्रुवारी फूलंकड फेब्रुवारी क, गाव र. १७,६२ 'लुंकड फेब्रुवारी क, गाव र. १७,६२ 'वृट्तावंन फेब्रुवारी महात्मा र. १७,५८ पुणे- अॉक्टोब पुणे- अॉक्टोब पुणे- अॉक्टोब पुणे- इ. १९,५८ इ. इ. १८,९८ इसें. १ पुणे- इ. १९,८९ इर नगर, डिसें. १ पुणे- इ. १८,९८ इर नगर, इसें. १ इंवरेडी, र. १८,९८ इसेंडा, र. १८,९८ कर्जता, इ. १८,९८</td><td>., 8 < 9.00/-</td> 1 1 29, 2020 29, 2028 29, 2028 29, 2028 29, 2029 1 29, 2029 1 1 29, 2020 29, 2020 1 1 1 1 1 1 1 1 29, 2020 1 29, 2020 2, 2020 2, 2020 2, 2020 2, 2020 29, 2029 29, 2029 29, 2029 29, 2029 20, 2029 20, 2029 20, 2029 20, 2029 20, 2029 20, 2029 20, 2029 203, 2029 204, 2029 204, 2029 205, 2029 205, 2029 205, 2029 205, 2029 205, 2029 205, 2029</td<>	बर १९, र. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- र. ६,१ ñ. ३२, फेब्रुवारी फुगे- र. ६,१ ñ. ३२, फेब्रुवारी फूलंकड फेब्रुवारी क, गाव र. १७,६२ 'लुंकड फेब्रुवारी क, गाव र. १७,६२ 'वृट्तावंन फेब्रुवारी महात्मा र. १७,५८ पुणे- अॉक्टोब पुणे- अॉक्टोब पुणे- अॉक्टोब पुणे- इ. १९,५८ इ. इ. १८,९८ इसें. १ पुणे- इ. १९,८९ इर नगर, डिसें. १ पुणे- इ. १८,९८ इर नगर, इसें. १ इंवरेडी, र. १८,९८ इसेंडा, र. १८,९८ कर्जता, इ. १८,९८	., 8 < 9.00/-	पुणे मुंबई मुंबई नवी मुंबई मुंबई नागपूर नागपूर	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषत: सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळ्मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३. सही/- पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, व्दारा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., श्री. पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी दिनांक: २१ ऑक्टो., २०२० ठिकाण: मुंबई	तपशील व व व व व व व व व व व व व	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७٩ १,०६०.१० १,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ८५२.५५ ९५.२२ ८.२७* तिमाई ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ ८६६* ८.६६* ए सहामाहीसाठी स्व ए सहामाहीसाठी स्व ए सहामाहीसाठी स्व	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९२.२२ ८०३.२७ ९५.९२ ८.२४* ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८४२.२५ ८४२.१२ ८४९.५२ ८४९.५२ ८४९.५२	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित [*] ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.२२ ७,४५१.२८ १,४५१.२८ १,४५१.२८ १,४५१.२८ १,४५१.२८ १,७७९.५१ १,०७१.५१ १,०७९.४३ १०.९३*	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १,४६१.५२ ९५.९२ १,४९२ १,४९२ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१४.२३ १,५२२.५३ ९५.९२ १,५१४.२३ १,५२२.५३ ९५.९२	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४४६. ३,४९३. २,६५३. २,७०४. २५. ९५. १५. २,७०४. २७. २७. २७. २७. २४. २४. २४. २४. २४. २४. २४. २४
एलबीपीयुए दिनेश मंगू मं मंघनानी आ एलबीपीयुए कपिल अभन् प्रा. लि. आ एलबीपीयुए मुकुंद मोहन मोहन गुलाब एलबीपीयुए रॉबर्ट ॲन्थो एलबीपीयुए रॉबर्ट ऑन्थो एलबीपीयुए रॉबर्ट ऑन्थो एलबीपीयुए रॉकर दत्ताऋ भरेकर आणि गायकवाड – एलबीपीयुए रॉकेश रामचं राकेश राम राकेश राम राकेश राम राकेश राम राकेश राक् राकेश राक् राकेश राम राकेश राक् राकेश राक् राक् राकेश राक् राकेश राके राकेश राके राकेश राके	गंधनानी, मंगू चीलाराम गणि मालती मंगू मंधनानी– ,न००००१७९८५७० य मुथा, एस के इन्फोटेक गणि अभय बन्सीलाल मुथा– ,न००००१९२६४७५ पवार आणि बराव पवार– ,न००००२०१५४७३ तळकर आणि वंदना सुनिल ,न००००३०१२८५२ निी आणि अग्नेस ॲन्थोनी ,न००००३६०९९५ य भरेकर, रोहिनी शंकर गं नंदकिशोर मोहन ,न००००१०३४९६० तिराम क्षीरसागर आणि स्वाती तगर ,न००००२२४४१२९ वंदेर अगरवाल आणि रेखा (वाल– ,न००००१५०७९९४ वंदेर अगरवाल आणि वेजय हाने– एम००००२८८६२३१ गुलाम हुस्सेन शेख आणि न फल्लाह– एम००००२४९२९३९९ ज तिखांडे आणि मानिक खांडे– एम००००३०८१४२३९ ज वोरा आणि दरशित पंकज ती००००३०८१४२२९ प्रविल्वार आणि अंबेर तवार आणि दरशित पंकज ती००००३०८१४२९६०/ तो तिखांडे आणि मार प्र००००३०२०२४२४२९ ज वोरा आणि दरशित पंकज ती०००	टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. १९, ''दालार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, श्री क्लोसिक, सर्व्हे हिस्सा क्र. ३, नान्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४११०४१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. १०९, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स' 'सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्क लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, '' पार्क'' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, बेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, धानोरी, विश्रांत विश्रांतवाडी चौक जवळ, ता. हवेली, ४१२०१५/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०, पहिला मजला, अंबर अपार्टमेंट, नाना मास्ट/ पुदे क्र. ४०, रहिस्सा क्र. १, आणि ३, दहिवली कॉ- ववी मुंबई, ठाणे-४१०२९/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १०, रहिस्सा क्र. १, आणि ३, दहिवली तर्क नची मुंबई, ठाणे-४१०२९/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १२, इ३/४, ६३/४, ६३/४, ६३/५, प्लॉट क्र. २०, २०२० फ्लॅट क्र. १०, रही विंग, १ ला मजला, तुलसी छाया बि दिक्साल येथे, सर्व्हे क्र. ११, हिस्सा क्र. १/ए/३, पोस्ट वालुक कर्जत, रायगड-४००६०९/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १२, सि. स. १९, १२, हिस्सा क्र. १/ए/३, पोस्ट वालुक कर्जत, रायगड-४००२०९/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १२, सिले क्र. ११, सिट क्र. तल्त त्या भेरठ स्टेश, स्वे सर्व्हे क्र. २१, शिंट क	बर १९, र. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- १,४७,१५ गट क्र. डिसेंबर पुणे- र. ६,१ ñ. ३२, फेब्रुवारी फुगे- र. ६,१ ñ. ३२, फेब्रुवारी फूलंकड फेब्रुवारी क, गाव र. १७,६२ 'लुंकड फेब्रुवारी क, गाव र. १७,६२ 'वृट्तावंन फेब्रुवारी महात्मा र. १७,५८ पुणे- अॉक्टोब पुणे- अॉक्टोब पुणे- अॉक्टोब पुणे- इ. १९,५८ इ. इ. १८,९८ इसें. १ पुणे- इ. १९,८९ इर नगर, डिसें. १ पुणे- इ. १८,९८ इर नगर, इसें. १ इंवरेडी, र. १८,९८ इसेंडा, र. १८,९८ कर्जता, इ. १८,९८	., 8 < 9.00/-	पुणे मुंबई नवी मुंबई मुंबई नागपूर नागपूर	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषत: सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मयांदित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलुंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई - ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलुंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई - ४०००६३. सही/- पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, व्दारा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., श्री. पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी दिनांक: २१ ऑक्टो., २०२० ठिकाण: मुंबई The spirit of Mumbai is now 92 years	तपशील विविधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी) कालावधीकरीता करप्रश्चींवा निव्वळ नफा कालावधीकरीता करप्रश्चांत निव्वळ नफा कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रे१ प्रती भाग) ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (रे) (*अवार्षिकीकृत) त्रपशील परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ कालावधीकरीता करप्रथ्वात निव्वळ नफा कालावधीकरीता करप्रवींचा निव्वळ नफा कालावधीकरीता करप्रवींचा निव्वळ नफा कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भाषा झालेले समगाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रे १ प्रती भाग) कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भाषा झालेले समगाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रे १ प्रती भाग) कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भाषा झालेले समगा भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रे १ प्रती भाग) कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भाषा झालेले समगा भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रे १ प्रती भाग) कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भाषा झालेते समगा भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रे १ प्रती भाग) कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भाषा झालेते सामगा मोडवल्त (दर्शनी मूल्य प्रत्येकी रे १ प्रती भाग) कालावधीकरीता रक्ष्या पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी मूलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (रे) (*अवार्षिकीकृत) टेप क्र. २ चा संदर्भ ध्यावा. स्वयोगीच्या नप्याचा वाटा समाविष्ट आहे दी: वरील उतारा सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरसॅटस्) में एकत्रीकृत वित्तिय निष्कर्षचे सविस्तर प्रारुप आहे. सविस्तर वित्तिय निष्कर्ष कंपनीच्या संचालक मंडळाद्वारा २२ ऑक्टोस्ग २००९ रोजी सेपयांत्यालेल संपूर्ण प्रारा संबलक मंडळाद्वारा २२ ऑक्टोस्ग २००९ रोजी सेपयलेल्या तिमाही आ करण्यात आले आहेत आणि मयादित पुनरावलोकनास अधिन केले आहेत	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७٩ १,०६०.१० १,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ८५२.५५ ९५.२२ ८.२७* तिमाई ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ ८६६* ८.६६* ए सहामाहीसाठी स्व ए सहामाहीसाठी स्व ए सहामाहीसाठी स्व	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९२.२२ ८०३.२७ ९५.९२ ८.२४* ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८४२.२५ ८४२.१२ ८४९.५२ ८४९.५२ ८४९.५२	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित [*] ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ ९५.९२ ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित [*] ८,२७२.८९ १,४५१.२८ १,४५१.२८ १,४५१.२८ १,७७.५३ १,०७१.५१ १,०७१.५१ १,०७१.५१ १,०७९.३३ ९५.९३	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १,४६१.५२ ९५.९२ १,४९२ १,४९२ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१४.२३ १,५२२.५३ ९५.९२ १,५१४.२३ १,५२२.५३ ९५.९२	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४९३. २,६५३. २,७०४. २७. १९. २७. १९. २७. २७. २७. २७. २४. २४. २४. २४. २४. २४. २४. २४
एलबीपीयुएन दिनेश मंगू मं मंघनानी आ एलबीपीयुएन कपिल अभय प्रा. लि. आ एलबीपीयुएन मुकुंद मोहन गुलाब एलबीपीयुएन मुकुंद मोहन गुलाब एलबीपीयुएन सुकुंद मोहन गुलाब एलबीपीयुएन सुकंद उन्थान एलबीपीयुएन रॉबर्ट ऑन्थान एलबीपीयुएन एलबीपीयुएन एलबीपीयुएन एलबीपीयुएन एलबीपीयुएन एलबीपीयुएन एलबीपीयुएन एलबीएमयुए आकाश रानव एलबीएमयुए अजब उत्तम शांता उत्तम क एलबीएमयुए अनकाश पी प्रकाश सताल प्रकाश सताल	iuni, ių tių tiuni liunia, ių tių tiuni liunia, ių tių tiuni liunia, ių tių tiuni liunia, arti rooookseksus aaka mili aidin type rooookokseks aaka mili aidin type rooookokseks aaka mili aidin type rooookokseks aaka mili aidin type rooookokseks aukia turit mili rooookokseks aidin mili type rooookokseks aidin mili type rooooksekseks aidin type rooooksekseks au enti mili aidin type ruoooksekseks au enti mili aidin type ruoookseksekseks au enti mili aidin type ruoookseksekseksekseks ai type turo type type turo type	टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दातार अपार्टमेंट'', ३ रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फायनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, बाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सर्व्ह क्र हिस्सा क्र. ३, नान्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४१२०४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०९, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स'' सर्व्ह क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संवय पार्व लोहेगाव, पुणे-४१२०४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६२, स्टिल्ट मजला, बिल्डिंग इ. रा मजला, '' दफोडील्स'' सर्व्ह क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संवय पार्व लोहेगाव, पुणे-४१२०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १२, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १२, २०२० फ्लॅट क्र. ५०, यहिला मजला, अंबर अपार्टमेंट, नाना मास्टर मुद्रे महाराष्ट्र-कर्जत-४१०२०२/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ४०३, ४ धा मजला, विंग ए, लब्दी गार्डन्स, टा न्यू सर्व्हे क्र. ४९, हिस्सा क्र. १, २७२० फ्लॅट क्र. ८२, हिस्सा क्र. १, २०२० फ्लॅट क्र. ८२, हिस्सा क्र. १, २०२० फ्लॅट क्र. ८२, इतिस्सा क्र. १, २७गणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ७२, २ हिस्सा क्र. १, २०गणि ३, दहिवली तर्फ नवी मुंबई, ठाणे-४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १०२, सी विंग, १ ला मजला, तुलसी छाया बि टिक्साल येथे, सल्हें क्र. ११, हिस्सा क्र. १, ए, ए, पेट क्र. २२, १, ६३/४, इ३/४, ६३/५, ६३/५, ए, स्ते नालुका कर्जत, रायगड-४०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १३, विंग ए, बिल्डिंग क्र. १, परिट क, ५२५, १, सेर क्र. १३, विंग ए, बिल्डिंग क्र. १, रिट, प्र. २०, २०२ फ्लॅट क्र. १३, रिव, ए, बिल्डे क्र. १, रिट क्र. २, २०, २०२ फ्लॅट क्र. १३, रिंग ए, बल्डिंग, २, रार हे, रेर, ए, स्र नगपप्र, सहापस, क्र. १९०२, ४४०००२/ऑक्टोबर २०, २०२ आरर्सेंट क्र. ३०, ३ रा मजला, ''गणेश सिटी'' १ बी एल्तेट क्र. ३०, ३ रा मजला, ''गणेश सिटी'' १ वी प्लॉक्ट , रामदार क्र. १९०, नांगप्र न्र. २९९ ऑक्टोवर २०२० जयभीम को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. २०२०	बर १९, र. ५,७६ ल प्लॉट फेब्रुवारी पुणे- डिसेंबर पुणे- डिसेंबर पुणे- डिसेंबर पुणे- डिसेंबर पुणे- डिसेंबर पुणे- र. ६,४ 'लुंकड फेब्रुवारी क. ३२, फेब्रुवारी क. ३२, फेब्रुवारी क. ३२, ४८, ४८ ' 'लुंकड फेब्रुवारी क. ३२, ५८, ४५ ' 'वृदावंन फेब्रुवारी क. २०, ४५ ' 'gù)- अॉक्टोब 'gu)- अॉक्टोब पुणे- अॉक्टोब पुणे- डिसें. 'एप)- डिसें. 'दा नगर, डिसें. 'इप डी, फेब्रु. २ 'इ वरेडी, र. १८,३० 'इ जाने. 'शेपडी, र. १८,३० 'इसेंडा, र. १८,२० 'इसेंडा, र. १८,२० 'इसें-रा, र. १८,२० 'इसें-रा, र. १८,२० 'इसें-रा, र. १८,२० 'क	, 9 9 9 0 0 0 / - 1 9 9, 9 0 9 0 5, 4, 3 5 8, 0 0 / - 3 9, 7 0 8 9 8 9, 7 0 8 9 1 0 3, 7 0 8 9 1 0 3, 7 0 8 9 1 0 3, 7 0 8 0 8 8, 7 0 8 0 1 8 3, 7 0 8 9 1 8 3, 7 0 9 1 8 3, 7 0 8 9 1 8 3, 7 0 8	पुणे मुंबई मुंबई नवी मुंबई मुंबई नागपूर नागपूर नागपूर नागपूर	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषत: सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील् पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलूंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई – ४०००६३. सही/- पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी दिनांक: २१ ऑक्टो., २०२० ठिकाण: मुंबई The spirit of Mumbai is now 92 years old!	तपशील व व व व व व व व व व व व व	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७٩ १,०६०.१० १,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ८५२.५५ ९५.२२ ८.२७* तिमाई ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ ८६६* ८.६६* ए सहामाहीसाठी स्व ए सहामाहीसाठी स्व ए सहामाहीसाठी स्व	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित' ४,२७८.०४ ७९३.०४ ७९२.२२ ८०३.२७ ९५.९२ ८.२४* ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित' ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८४२.२५ ८४२.१२ ८४९.५२ ८४९.५२ ८४९.५२	सहामाह ३०.०९.२०२० लेखापरीक्षित [*] ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ ९५.९२ ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित [*] ८,२७२.८९ १,४५१.२८ १,४५१.२८ १,४५१.२८ १,७७.५३ १,०७१.५१ १,०७१.५१ १,०७१.५१ १,०७९.३३ ९५.९३	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित ⁺ ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १,४६१.५२ ९५.९४ १,४९२ १,४९२ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१४.२३ १,५२२.५३ ९५.९२ १,५२२.५३ ९५.९२ १,५२.४३ ⁺	वर्ष अखे ३१.०३.२० लेखापरीक्षि १७,१९४. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४४६. ३,४९३. २,६५३. २,७०४. २७. १९. २७. १९. २७. २७. २७. २७. २४. २४. २४. २४. २४. २४. २४. २४
	दिनेश मंगू मंघनानी, मंगू चीलाराम मंघनानी आणि मालती मंगू मंघनानी- एलबीपीयुएन००००१७९८५७० कपिल अभय मुथा, एस के इन्फोटेक प्रा. लि. आणि अभय बन्सीलाल मुथा- एलबीपीयुएन००००२९६२६४७५ मुकुंद मोहन पवार आणि मोहन गुलाबराव पवार- एलबीपीयुएन००००२०१५४७३ सुनिल शिरोळकर आणि वंदना सुनिल शिरोळकर- एलबीपीयुएन००००३०१२८५२ रॉबर्ट ॲन्श्वोनी आणि अन्नेस ॲन्श्वोनी एलबीपीयुएन००००१०३४९५०० संजय दत्तात्रय भरेकर, रोहिनी शंकर भरेकर आणि नंदकिशोर मोहन गायकवाड- एलबीपीयुएन००००१०३४९५०० संजय ज्योतीराम क्षीरसागर आणि स्वाती संजय क्योतीराम क्षरसागर आणि स्वाता संजव शेपायुएन००००२२४१४०२ राकेश रामचंदेर अगरवाल आणि रेखा राकेश अगरवाल- एलबीपीयुएन००००२८८६२३१ रकिमनी विजय लहाने आणि विजय भागोजी लहाने- एलबीएमयुएम००००२८८६२३१ हसिनबानो गुलाम हुस्सेन शेख आणि गुलाम हुस्सेन फल्लाह- एलबीएमयुएम००००४९२९३९९ अजय उत्तम सरोळकर आणि शांता उत्तम सरोळकर आणि शांता उत्तम सरोळकर- एलबीएमयुएम००००४९१०३२४४ अमर शिवाजी तिखांडे आणि मानिक शिवाजी तिखांडे- एलबीएनएमयु००००२४८१४२३२२ विराल पंकज वोरा आणि दरशित पंकज वोरा- एलबीएनएजी००००२०८१४२२२० (यलबीएनएजी००००२४२४२२२०/ एलबीएनएजी००००२०८१४२२२०/ एलबीएनएजी००००३२४२९६०/ एलबीएनएजी००००२२२१९२२/ एलबीनएनएजी००००३२२९९२८/ पर्व कर्जरा/हमीदार यांना रकम चुकती क भवेश मगनल्ला अभानी- भावेश मगनल्ला अभानी- भ्य कर्जरा/हमीदार यांना रकम चुकती क	टॅंक मागे, पुणे-४१२१०१/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ११, ''दालार अपार्टमेंट'', ३रा मजला, सिटी स ७७८, रविवार पेठ, पुणे-४११००२ येथे स्थित/ऑक्टोब २०२० ऑफिस क्र. १, २, ३, दुसरा मजला, ''द हब'', फावनल क्र. ३३२, गाव- घोरपडी, ता-हवेली, जि. पुणे, ४११०३७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी-विंग, भरती गोल्ड, ग ६५३, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०४, ४ था मजला, श्री क्लासिक, सल्हें क्र हिस्सा क्र. ३, नान्हे, ता. हवेली, जि. पुणे, ४१२२७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ३०१, बी३ बिल्डिंग ३ रा मजला, '' दफोडील्स' सल्हें क्र. २१३, हिस्सा क्र. २/२, संजय पार्व लोहेगाव, पुणे-४११०१४/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ६३, स्टिल्ट मजला, बिल्डिंग क्र. बी-३, ''द पार्क' को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सल्हें क्र. ५६, म सोसा. जवळ, कोथरुड पुणे, महाराष्ट्र, ४११०३८/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, वेव्स को-ऑप. हाऊ. सोस वाघोली, गट क्र. १३५४, हिस्सा क्र. १, भ ४१२२०७/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०, रहसा क जवळ, ता. हवेली, ४१२०६५/ऑक्टोबर १९, २०२० फ्लॅट क्र. ४०३, ४ धा मजला, विंग, एवन्दी गार्डन्स, टाइ न्यू सल्हें क्र. ४४, हिस्सा क्र. ९, २०२० फ्लॅट क्र. ४०३, ४ धा मजला, विंग, लब्दी गार्डन, टाइ न्यू सल्हें क्र. ४९, २०२०/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. ४०३, ४ धा मजला, विंग हाक स्वेती, विंग डी क्र. ६३/१, ६३/३, ६३/४, ६३/४, एवर्ट विंग, रा ४१०२०१/ऑक्टोबर १०, २०२० फ्लॅट क्र. ४०२, सी विंग, १ ला मजला, तुलसी छाया बि दिक्साल येथे, सल्हें क्र. ११, इ३/८, एवॉट क्र. २५, २० १७त्ट क्र. १९२, ७ वा मजला, लक्श्मी कॅस्टलेलो, विंग डी क्र. ६३/१, ६३/३, ६३/४, ६३/८, द३/त, त्य ४१०२०१/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १९, एलॉट क्र. ५१, ६२, स, न्य नेटळ स्टेश, दे वॉग ए, बिल्डिंग क्र. १, मॉवेंल क्षिग्रा सि मुंते बुटुक येथे, सल्हें क्र. १, सिट, त्र. २०, २०२० फ्लॅट क्र. १३, एलॅट क्र. ५०२०९/ऑक्टोबर २०, २०२० फ्लॅट क्र. १३, एलॅट क्र. ५०२९/ऑक्टोबर २०, २२० फ्लॅट क्र. १३, एलॅट क्र. ५०२७, ४ वा मजला, श्री स्वामीन एक्लेट क्र. १२, एलॅट क्र. ५०२९/ऑक्टोबर २०, २० अपार्टमेंट क्र. ३०२, ३ रा मजला, ''गणेश सिटी'' १ बी प्लॉट क्र. २०, १, इरा मजला, आप स्वामीन एक्लेट्ब, २१, दे इरा मजली, भागे स्टि?' १ बी प्वान मान, गाफ, स. १९६वी/२, बी मोजे- कुम कुसुमबी गाव जवळ, नागपून-४४९००२/ऑक्टोब	art ? <,	., १९७.००/- I 1 २७, २०२० ३१, २०२० ३२, २६४/- 1 1 1 २२, २६४/- 1 1 २२, २६४/- 1 २२, २६४/- 1 २३, २०२० ., २४४, २०१९ ७, २४, २०१९ ७, ४९६, २०१ ७, ६५३, २०२० २२, २०२० २२, २०२० २२, २०२० २२, २०२० २२, २०२० २२, २०२० २२, २०२० २२, २०२० २२, २०२० २२, २०२० २२, २०२९ ५, ५०९ २३, २०१९ ७, ६५, २०१९ ४, ५४६.०००/- २२, २०१९ ४, ५४६.०००/- २२, २०१९ ४, ५४६.०००/- २२, २०१९ ४, ५४६.०००/- २२, २०१९ ४, ५४६.०००/- २२, २०१९ ४, ५४६.०००/- २२, २०१० २२, २०१९ </td <td>पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे मुंबई मुंबई नवी मुंबई मुंबई नागपूर नागपूर नागपूर नागपूर नागपूर नागपूर</td> <th>दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषत: सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मयांदित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलुंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई - ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलुंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई - ४०००६३. सही/- पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, व्दारा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., श्री. पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी दिनांक: २१ ऑक्टो., २०२० ठिकाण: मुंबई The spirit of Mumbai is now 92 years</th> <td>तपशील परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता करपूर्वीचा निवळ नफा कालावधीकरीता करपूर्वीचा निवळ नफा कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भरणा झालेते समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ११ प्रती भाग) ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूत्यांकन निधी वगळता इतर निधी मूलमूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (१) (*अवार्षिकीकृत) मनु. तपशील परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निवळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ कालावधीकरीता निवळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ कालावधीकरीता निवळ नफा अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ कालावधीकरीता करपूर्वीचा निवळ नफा कालावधीकरीता करपूर्वाचा निवळ नफा कालावधीकरीता करपूर्वाचा निवळ नफा कालावधीकरीता करपूर्वाचा निवळ नफा तपशील वालबंद तारखेनुसार पुनर्मूत्यांकन निधी वगळता इतर निधी स्वरणा झालेते समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी १ १ प्रती भाग) ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूत्यांकन निधी वगळता इतर निधी ८ म्रलमूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (१) (*अवार्षिकीकृत) टेप क्र. २ चा संदर्भ घ्यावा. स्वयोगीच्या नफ्याचा वाटा समाविष्ट आहे दी: वरील उतारा संबी (लिस्टिंग ऑव्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटरम्) र् एकत्रीकृत वितिय निष्क्रमांच सविस्तर प्रारुप आहे. सविस्तर वित्तिय निष्कास कंयनीच्या संचालक मंडळाद्वारा २२ ऑक्टोबर, २०२० रीजी घेण्यात आलेत संपूर्ण प्रत्य तिय निष्क्रमांच सविर्यात प्ररुप आहे. सविस्तर दित्तय वित्तिय निष्कास कंयनीच्या संचालक मंडळाद्वारा २२ ऑक्टोबर, २०२० रीजी घेण्यात आलेत संपूर्ण प्रत्य (https://www.asianpaints.com/more/investor या नॅशनल स्टॉक एकरपर्वे आणि संयतिरया वर्षाकरिता स्वतंत्र आणि (फ्राठरी ति अपरिवर्तित मत व्यक्त केले आहे.</td> <td>३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७٩ १,०६०.१० १,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ८५२.५५ ९५.२२ ८.२७* तिमाई ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ ८६६* ८.६६* ए सहामाहीसाठी स्व ए सहामाहीसाठी स्व ए सहामाहीसाठी स्व</td> <td>३०.०९.२०१९ लेखापरीक्षित ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२</td> <td>३०.०९.२०२० लेखापरीक्षित' ३०.०९.२०२० लेखापरीक्षित' ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.२२ १,०८९.२२ १,४५१.२८ १,४५१.२८ १,४५१.२८ १,०७९.५१ १,०७९.५१ १,०६०.३३ ९५.९३* ग०.९३* गंतर्गत स्टॉक एक्स गंतर्गत संचालक मं गंतर्गत संचालक मं गंतर्ग संचालक मं गंतरंग संचालक मं गंतरंग</td> <td>३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १,४६१.५२ ९५.९४ १,४९२ १,४९२ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१४.२३ १,५२२.५३ ९५.९२ १,५२३.२३ १,५२२.५३ ९५.९२ १,५२३.२३ १,५२३.४३ १,५२३.४३ १,५२३.४३ १,५२३.४३ १,५२४.४३</td> <td>वर्ष अखे ३१.०३.२५ लेखापरी8 १७,१९४ ३,४१३ ३,४१३ २,६५३ २,७०४ ९५ ९५ ९५ २७ २७ २७ २७ २७ २७ २७ २७ २७ २७ २७ २७ २७</td>	पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे मुंबई मुंबई नवी मुंबई मुंबई नागपूर नागपूर नागपूर नागपूर नागपूर नागपूर	दि. २१/१०/२०२० रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषत: सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मयांदित यांचा बोजा रक्कम रु. १,८६,५१,५९५/- (अक्षरी : एक कोटी श्याऐंशी लाख एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन/तपशील पत्ता : १) फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलुंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई - ४०००६३. २) पार्किंग जागा, तळमजला, कृष्णकुंज को.ऑप.हौ.सोसा.लि. गोकुळधाम, मुलुंड लिंक रोड, गोरेगांव (पूर्व) मुंबई - ४०००६३. सही/- पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, व्दारा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., श्री. पी. एस. सरंबळे विशेष वसुली व विक्री अधिकारी दिनांक: २१ ऑक्टो., २०२० ठिकाण: मुंबई The spirit of Mumbai is now 92 years	तपशील परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता करपूर्वीचा निवळ नफा कालावधीकरीता करपूर्वीचा निवळ नफा कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न भरणा झालेते समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ११ प्रती भाग) ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूत्यांकन निधी वगळता इतर निधी मूलमूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (१) (*अवार्षिकीकृत) मनु. तपशील परिचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरीता निवळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ कालावधीकरीता निवळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ कालावधीकरीता निवळ नफा अपवादात्मक गोष्टींपूर्वी)^ कालावधीकरीता करपूर्वीचा निवळ नफा कालावधीकरीता करपूर्वाचा निवळ नफा कालावधीकरीता करपूर्वाचा निवळ नफा कालावधीकरीता करपूर्वाचा निवळ नफा तपशील वालबंद तारखेनुसार पुनर्मूत्यांकन निधी वगळता इतर निधी स्वरणा झालेते समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी १ १ प्रती भाग) ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूत्यांकन निधी वगळता इतर निधी ८ म्रलमूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (१) (*अवार्षिकीकृत) टेप क्र. २ चा संदर्भ घ्यावा. स्वयोगीच्या नफ्याचा वाटा समाविष्ट आहे दी: वरील उतारा संबी (लिस्टिंग ऑव्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटरम्) र् एकत्रीकृत वितिय निष्क्रमांच सविस्तर प्रारुप आहे. सविस्तर वित्तिय निष्कास कंयनीच्या संचालक मंडळाद्वारा २२ ऑक्टोबर, २०२० रीजी घेण्यात आलेत संपूर्ण प्रत्य तिय निष्क्रमांच सविर्यात प्ररुप आहे. सविस्तर दित्तय वित्तिय निष्कास कंयनीच्या संचालक मंडळाद्वारा २२ ऑक्टोबर, २०२० रीजी घेण्यात आलेत संपूर्ण प्रत्य (https://www.asianpaints.com/more/investor या नॅशनल स्टॉक एकरपर्वे आणि संयतिरया वर्षाकरिता स्वतंत्र आणि (फ्राठरी ति अपरिवर्तित मत व्यक्त केले आहे.	३०.०९.२०२० लेखापरीक्षित" ४,५२६.७٩ १,०६०.१० १,०६०.१० ७९३.१० ८५२.५५ ८५२.५५ ९५.२२ ८.२७* तिमाई ३०.०९.२०२० अलेखापरीक्षित" ५,३५०.२३ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ १,१४५.५२ ८६६* ८.६६* ए सहामाहीसाठी स्व ए सहामाहीसाठी स्व ए सहामाहीसाठी स्व	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित ४,२७८.०४ ७९३.०४ ७९३.०४ ८०३.२७ ९५.९२ ८.२४ ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित ३०.०९.२०१९ अलेखापरीक्षित ५,०५०.६६ ८५२.२५ ८५२.२५ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२ ८४२.१२	३०.०९.२०२० लेखापरीक्षित' ३०.०९.२०२० लेखापरीक्षित' ६,९७३.२७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,३९७.०७ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.४५ ९५.९२ १,०४२.२२ १,०८९.२२ १,४५१.२८ १,४५१.२८ १,४५१.२८ १,०७९.५१ १,०७९.५१ १,०६०.३३ ९५.९३* ग०.९३* गंतर्गत स्टॉक एक्स गंतर्गत संचालक मं गंतर्गत संचालक मं गंतर्ग संचालक मं गंतरंग	३०.०९.२०१९ लेखापरीक्षित" ८,६५८.२० १,७७९.३५ १,७७९.३५ १,७७९.३५ १,४६१.५२ ९५.९२ १,४६१.५२ ९५.९४ १,४९२ १,४९२ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,८७७.४९ १,५१४.२३ १,५२२.५३ ९५.९२ १,५२३.२३ १,५२२.५३ ९५.९२ १,५२३.२३ १,५२३.४३ १,५२३.४३ १,५२३.४३ १,५२३.४३ १,५२४.४३	वर्ष अखे ३१.०३.२५ लेखापरी8 १७,१९४ ३,४१३ ३,४१३ २,६५३ २,७०४ ९५ ९५ ९५ २७ २७ २७ २७ २७ २७ २७ २७ २७ २७ २७ २७ २७

